Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmist, umerologist, Vastu & Ger Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile

9820113194

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in an advertisement published in this newspaper Readers are advised to make their own inquiries or seel expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journa Group of newspapers cannot be held iable in any civil or criminal court o law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the officia website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME MINA THA BHASKAR GHARGE TO MINATA BHASKAR GHARGE AS PER AFFIDAVIT P-225097) AND ALSO I HAVE CHANGED MY BIRTH DATE FROM 28/5/1967 TO 1/6/1973 AS PER AFFIDAVIT (P-225560) MAHA, GUEZZETTE DATED 21-24/4/202 CL-101

I HAVE CHANGED MY NAME FROM AYAN BAHADUR SHAH SAYYAD TO SYED AYAN SYED BHADUR SHAH AS DOCUMENTS FOR ALL PURPOSES CL-102

I HAVE CHANGED MY NAME FROM ARAFAT ARDUL RAVOOF FIREIRE TO ARFAT ABD UL RAUF FIRFIRE AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES CL-102 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL RAVOOF ISMAIL PHIRPHIRE TO ABDUL RAUF ISMAIL FIRFIRE AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES

HAVE CHANGED MY NAME FROM RUBINA BEGUM PICHE GANI SHAIKH TO RUBINA BEGAM PICHEGANI SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES

CL-102 C I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD ABDULLAH KHAN TO KHAN MOHMED ABDULLAH MOHMED ISMAIL PER DOCUMENTS FOR

I HAVE CHANGED MY NAME FROM DEEPAKUMARI JETHANAND TAHILIYANI TO DIVYA ASHOK KUKREJA AS PER UNIQUE IDENTIFICATION AUTHORITY OF INDIA (AADHAR CARD). CL-560

I HAVE CHANGED MY NAME FROM BHAGCHAND KASTIYA TO BHAGCHAND SUMERCHAND KASTIYA AS PER GOV AADHAR CARD

I MRS SHEVANTI WIFE OF NO 2776260 L N/K MUSN. ,SADANAND HARALING JANGAM RESIDENT OF VPO - TALVAT TAL --KHED DIST- RATNAGIRI HAVE, CHANGE MY NAME FROM SHEVANTI TO SHEVANTI SADANAND JANGAM WIDE AFFIDAVIT DATED 28/04/2022 BEFORE TAHSILDAR .KHED.

YASMIN HOME GAI TO: SHERNAZ MARZBAN DRIVER AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA NOTIFICATION (M-18156386) GAZETTE PUBLICATION

HAVE CHANGE MY NAME FROM

DATE DECEMBER 07-13 -2017 CL-105 HAVE CHANGED MY NAME FROM ALIAS ALICE CHERIAN. RACHEL CHERIAN AS PER DOCUMENTS

DAKSHA NARENDRA GANATRA AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM. MISS

HAVE CHANGED MY NAME FROM

KALPANA POPAT ADHANGLE TO MRS LPANA PRASHANT UGHADE AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM SK MAMTAJUL ALAM TO MOMTAJUI SHAIKH AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM PRAVIN KUMAR MANKESHWARNATH

ISHRA TO PRAVIN MANKESHWARNAT MISHRA AS PER AFFIDAVIT. CL-130 I HAVE CHANGED MY NAME FROM MR ARUL AROKIASWAMY DASS TO MR ARUL AROKIASWAMY DAS AS PER CL-130 A DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MRS. JANE MARY DASS TO MRS. JANE MAR' DAS AS PER DOCUMENTS. CL-130 E I HAVE CHANGED MY NAME FROM MR DILIPKUMAR AMRUTLAL PAREKH TO MR. DILIP AMRUTLAL PAREKH AS PER

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM MRS SHARDABEN DILIPKUMAR PAREKH TO MRS. SHARDA DILIP PAREKH AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM SHIVAM CHATURVEDI TO SHIVAM CHATURVEDI AS DOCUMENTS CL-130 E I HAVE CHANGED MY NAME FROM ANINDITA KARKERA TO ANINDITA GHOSH KARKERA AS PER DOCUMENTS

CL-130 F GIRISH SULE ARATI SULE HENCEFORTH WILL BE KNOWN AS ARAT GIRISH SULE AS PER MY AADHAR

DOCUMENT. CL-106 I HAVE CHANGED MY NAME FROM AMIT KANAIYALAL GIDWANI TO AMIT KANHAIYALAL GIDWANI AS PER DOCUMENTS. CL-160

I ANJALI SHIVRAM PARANJPE HAVE CHANGED MY NAMETO MADHURI SUNIL MAHAJAN VIDE AADHAR NUMBER 5762 7890 6143. CL-201 HAVE CHANGED MY NAME FROM RAMESH LAXMAN KARANDYE TO : RAMESH LAXMAN KARANDE VIDE

MAHARASHTRA GAZETTE NO : MR -2215287 DTD APRIL 28, – MAY 04, 2022 MS SUNITA HAS CHANGED MY NAME

TO MRS ADVANI BHARTI RAJU. AADHAR CARD NO 387036000808. SHITAL PANDHARINATH MEHER R/O A/406 ,KAILASH BHAVAN SECTOR -4 KHARGHAR-410210 CHANGED MY NAME AS SHEETAL MEHER S/O PANDHARINATH MEHER.



Gokhivare Branch:-Shop No. 11,12,13 Doms Complex,Opp Platinum Hospital, Range Office Naka, Gokhivare, Vasai (E Palghar, Mumbai, Maharashtra-401208 Tel No:- +91-025-02450073 Email:-vjgokh@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

as, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 06.03.2020 Unde (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 06,03,2020 under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower Mr. Amritsingh J. Rajpurohit and Mrs. Rinku Amritsingh Rajpurohit to repay the amount mentioned in the notice being Rs.15,39,759.90 + Unapplied Int. (Rupees Fifteen Lakhs Thirty Nine Thousand Seven Hundred Fifty Nine and Paiss Ninety Only Plus interest) as on 29.02.2020 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice,

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of tion 13 (4) of t 9 of the said Rule on this day of 30th April of the year 2022.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower Mr. Amritsingh J. Rajpurohit and Mrs. Rinku Amritsingh Rajpurohi to repay the amount mentioned in the notice being Rs.15,39,759,90 + Unapplied Int. (Rupees Fifteen Lakhs Thirty Nine Thousand Seven Hundred Fifty Nine and Paisa Ninety Only Plus interest) as on 29,02,2020 and interest there The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of vailable to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:

Flat No.204, 2nd Floor, "H " Wing in the Bldg No.5 known as "Dev Berry" in the Complex known as "Yashvant Gaurav Complex" adm 38.07 sq. mtrs. Situsted a bearing Survey No.251 & 191, Village Nilemore, Taluka-Vasai, Dist, Palghar within

Date: 30.04.2022

Authorised Officer (Bank of Baroda)

Fullerton FULLERTON INDIA CREDIT COMPANY LIMITED
India Corporate Off: Supreme Rusiness Park Floor 6 P Minor Down! Married 100 000

DEMAND NOTICE Under The Provisions of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 ("The Act") and The Security Interest (Enforcement) Rules 2002 ("The Rules") The undersigned being the authorized officer of Fullerton India Credit Company Limite (FICCL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act

read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the service of the demand notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of demand notice(s) are extracted herein below:

1.MERCHANT REAL ESTATE PVT LTD. 2.AFZAL AHMED BIRYA 3.JAWAD M AFZAL 4.SOFIA AFZAL BIRYA Account No:

172901310597720

Date: 05.05.2022. Place: Mumbai

As on

Name of the Borrower(s) Demand Notice Date Description Of Immovable Property /Properties Mortgaged Property bearing - ALL THAT PART AND PARCEL 23.02.2022 OF THE PROPERTY BEARING PLOT NO 265, ADMEASURING 1873 SQ. FT CARPET AREA 1,58,64,074/- ENTIRE 3RD FLOOR, PLOT 265, BIRYA HOUSE BAZARGATE, PERIN NARIMAN POINT STREET

> 27.01.2022 FORT, MUMBAI - 400001. EAST - JAHANGIR GANDHIBHAI MODY AND OTHER TRUSTEES AND PARTLY BY THAT OF FARDUNJI BHABHAJI BARIA AND OTHERS. WEST - BAZARGATE STREET NOW KNOWN AS PERIN NARIMAN STREET, NORTH -PROPERTY OF BOMANJI HORMUSJI GENERALNA BUT NOW OF BAL ASMAROO WIFE OF FAKHRUDDIN HAPTURALIA. SOUTH - BREAD MARKET LANE NOW KNOWN AS MODY STREET

The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that FICCL is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s).

CROSS LANE.

In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time FICCL shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. FICCL also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured asset(s), FICCL also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the HCCL. This remedy is in addition and ndependent of all the other remedies available to FICCL under any other law. The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secure asset(s), without prior written consent of FICCL and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the demand notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from th

undersigned on any working day during normal office hours. Sd/-, Authorised Officer Fullerton India Credit Company Limited **EPL LIMITED**



Maharashtra - 421 604. India Tel: +91 9673333971/9882, Fax: +91-22-24963137, Website: www.eplglobal.com

investor.grievance@eplglobal.com, CIN: L74950MH1982PLC028947 NOTICE

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on 10 May 2022, inter alia to consider and approve the Audited financial results of the Company's India Standalone and Consolidated of Global operations for the quarter and year ended on 31 March 2022 and to consider recommendation of final dividend, if any, for the financial year ending 31 March 2022.

The above details are also available on Company's website at www.eplglobal.com and the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

For EPL Limited

Sd/

Sd/-

Managing Director DIN - 00663374

Date: -04/05/2022

Place: - Mahad

Place · Mumbai Date: 04 May 2022

Suresh Savaliya SVP - Legal & Company Secretary

PUBLIC NOTICE BEFORE THE HON'BLE CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM ADDITIONAL MUMBAI SUBURBAN DISTRICT istrative Bldg., 3rd Floor, Near Chetana Co Colony, Bandra (East), Mumbai-400051. COMPLAINT NO.187 OF 2021

Nirish N. Kadakia Monarch Universal Lifescapes Pvt. Ltd.

COMPLAINANTS OPPOSITE PARTIES

Monarch Universal Lifescapes Pvt. Ltd.

SEAL

Survey No.109-113, Village Åkurli, Tal-Panvel, Dist-Raigad 410206. NOTICE UNDER ORDER V.R 20 CPC & CONSUMER PROTECTION ACT, 1986

Whereas the Complainant above mentioned has filed Complaint No. 187/2021 before the Additional Consumer Disputes Redressal Forum uburban District Mumbai.

Whereas, you could not be served by regular course Whereas this Forum has ordered a substituted service/notice under Order V.R 20 CPC & Consumer Protection Act, 2019. Hence, this notice. You are hereby summoned to appear before this Forum in person or through Advocate on 06/06/2022 at 10.30 am to defend the above case and written defence with evidence in default of your appearance on 06/06/2022 the day specified, the said case will be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of the Forum this 21st March, 2022. By the Order of the Forum Sd/- 28/03/2022 (D.D. Gaikwad)

District Consumer Disputes Redressal Commission Mumbai Suburban Additional, Mumbai

Retail Assets, Small & Medium Enterprises City Credit Centre, RASMECCC BHAYANDER (61178 1st floor, LANDMARK Building, In Front of Maxus Mall, Bhayander West, Dist. Thane – 401101. Tel. No.:022-28149107. Email: sbi.61178@sbi.co.i

DEMAND NOTICE

The Authorised Officer of the Bank has issued Demand Notices as mentioned below in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned borrower/guarantors demanding outstanding amoun within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details Some notices are returned undelivered / refused. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower/Guarantors.

Name of the Borrower & Date & Amount Description of the Property

Loan a/c No.	Outstanding as per Demand Notice	Mortgaged		
Mrs. Sushila Babu Kori – 38992061983, 39051358989 B-208, Vighneshwar Society, Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri East – 400069,	13.04.2022 & Rs. 25,11,394.59	Flat No. 1405, D Wing, Building No.2, Nakshatra Primus, Village Tivari, Naigaon East, Tal. Vasai, Dist. Palghar – 401208.		
Mr. Sameer Shabbir Iraqi & Mrs. Shabnam Sameer Iraqi – 38279051332 Flat No.305, 3rd Floor, Nooh Apartment, Naya Nagar, Mira Road East, Dist. Thane-401107.		Flat. No. 1302, 13th floor, Building No. 06, Gaurav Excellency-II, Ghodbunder Road, Kashimira, Mira Road, Tal and Dist. Thane - 401107.		
Borrower/Guarantors are hereby	informed that Au	thorised Officer of the Bank		

shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequent auction the Mortgaged Property/Secured Assets as mentioned above if the Borrower/Guarantors do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Guarantors are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale lease or otherwise the said secured assets stated above without obtaining ritten consent of the bank. This public notice is to be treated as notice u/s 3(2) of the SARFAESI Act, 2002.

Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued u/s. 13(2) rom the undersigned on any working day in case notice sent by Regd. Pos

not received by them. Date: 04.05.2022 **Authorised Office** Place: Bhavander

बैंक ऑफ इंडिया BOI 🔭

Chakala Branch, Andheri East, Mumbai - 400 059 Tel.: 02228328556, 28261566

CICC Automation Pvt. Ltd. 101 & 102, Sweena, Off Kondivita Lane, Opp. Pidilite Industries, Andheri (E), Mumbai - 400 059, Maharashtra.

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF

FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002. At the request made by you, the Bank has granted to you various credit limits for an aggregate amount of Rs.4.13.05.727.25 (Rupees Four Crore Thirteen Lakh Five Thousand Seven Hundred Twenty Seven Only). We give hereunder details of various credit facilities granted by us and the amounts outstanding dues thereunder as on the

Nature of Facility Sanctioned Limited (Rs.) Outstanding dues (Rs.)

a. Term Loan-I Rs.63.00.000.00 Term Loan-II Rs.43,00,000.00 Rs.18,75,000.00 WCTL d. FITL-I Rs.5,56,000.00 e. Cash Credit Rs.200,00,000.00

Rs.72.02.982.80+ (UCI from 30.03.2021) Rs.48,86,244.20+ (UCI from 30.03.2021) Rs.20,26,730.89+ (UCI from 30.03.2021 Rs.6,17,478.00+ (UCI from 30.03.2021) Rs.2,51,38,152.71+ (UCI from 30.03.2021) Rs.14,34,138.65 (UCI from 30.03.2021)

Rs.14,00,000.00 f. FITL Rs.4,13,05,727.25+ (UCI from 30.03.2021) 2. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets

securities (particulars of properties/assets charged to Bank):-Securities/Property with address:

Flat No. 101, B-Wing, Sweena Kondivita, Andheri (E), Mumbai - 400 059.

Flat No. 102, B-Wing, Sweena Kondivita, Andheri (E), Mumbai - 400 059.

. Hypothecation of Equipment / furniture and other movable assets

acquired out of Term Loan

Hypothecation of Stocks & Book debts

Cash Credit limit covered under CGTMSE

As you have defaulted in repayment of your dues to the Bank, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 31.03.2021 in accordance with the directions/guidelines issues by the Reserve Bank of India.

For the reasons stated above, we hereby given you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the bank sum of Rs.4,13,05,727.25 (Outstanding dues up to the date of notice) with interest @9.60% p.a., W.E.F. 30.03.2021 compounded with monthly rests, and all costs, charges and expenses incurred by the bank within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences excercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above.

- While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tend from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.
- applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's due as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization and residue of the money, if any, after the Bank's entire dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower or guarantor) are fully recovered, shall be paid to you. If the said dues are not fully recovered from the proceeds realized in the course of

The amounts realized from exercising the powers mentioned above, will firstly be

- excercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal/recovery actions before Debts Recovery Tribunal / Courts for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you. Please take a note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of
- The undersigned is a duly authorized officer of the Bank to issue this notice and excercise powers under Section 13 of aforesaid Act.

this notice, you are restrained from transferring or creating any encumbrances on the

aforesaid secured assets whether by way of sale, lease, licence, gift, mortgage or

0. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other right or remedy available to the Bank

Date: 06-04-2021 Place: Mumbai

Assistant General Manage Authorised Officer **Caprolactam Chemicals**

Limited CIN - L24110MH1988PLC049683 Regd. Office: B- 31, M.I.D.C. Mahad, Taluka Mahad, Dist.: Raigad, Pin.-402302 Tel: 02145 233427. E-mail: caprolactamcl@gmail.com,

Web: www.caprolactam.co.in

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of

the Company will be held on May 30Th, 2022 at the Registered Office

of the Company at Raigad, inter alia

to consider, approve and take on

record Audited financial result of the

Company for the fourth quarter

Trading Window is already being

closed since 1st April, 2022 and wil

remain closed till 48 hours of the

declaration of financial results for

he quarter and financial year ended

March 31st. 2022 for designated

persons for dealing in securities of

the Company.
This intimation is also available on

PUBLIC NOTICE

TITLE INVESTIGATION

TAKE NOTICE THAT under the instruction

of our client, we are investigating the

title of Mr. Vinod L Maheshwari and Mrs.

Rekha V Maheshwari, Adults, Indian

Inhabitants, owners of: i). Flat number

901A, admeasuring 821 square feet

built-up area ("Flat") on 9th floor of the

building known as Vasant Aradhana

Tower along with one open car-parking

space bearing number 33 ("Car-Parking

Space") in the aforesaid building

constructed on a portion of all that piece

and parcel of land admeasuring 9800

square meters or thereahouts on Survey

Number 163, CTS No. 128 of Kandival

Village, Borivali Taluka in the Registration

District and Sub-District of Bombay City

and Bombay Suburban and ii). Five fully

paid-up shares bearing number 0156 to 0160 ("Shares") issued under share

certificate dated 1st November, 2002

bearing number 000032 by Vasant

Aradhana (Tower) Co-operative Housing

Society Limited (Flat, Car-Parking Space

and Shares are hereinafter collectively

Any person claiming any right, title

interest, benefit, claim, lien or demand

in or to the Property, and/or floor space

index/development potential in respect

thereof, or any part thereof, and/or any

title deeds in respect thereof by way o

inheritance, share, sale, conveyance

exchange, gift, mortgage, charge, lien

lease, tenancy, license, possession

encumbrance, bequest, easement

possession, occupation, maintenance

development rights, joint venture

decree or order of any court of law, or

any agreement, power of attorney, o

otherwise howsoever, is hereby

required to make the same known,

writing, to the undersigned within

14 (fourteen) days from the date o

publication of this notice, together with

notarially certified true copies of

documentary proof in support thereof

failing which the negotiations may be

completed without reference to such

claim and the claims, if any, and of such

right, title, interest, claim, lien or demand

(if any) shall be treated as waived and/or

Dated this 5th day of May, 2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients intend to purchase from Mr

Dipakkumar Balmukund Shah, Mr

Jagdish Balmukund Shah, Mr

Nikhilchandra Ajitkumar Shah and

Ar Chirag Aiitkumar Shah, all thei

absolute right, title and interest in (i)

Flat No. 509 admeasuring 690 sq ft. (carpet) area, on 5th floor, in "D"

Wing of the Society ("the said

Flat") alongwith (ii) right to use one

car parking space ("the said car

parking space") and (iii) 10 fully

paid shares bearing Distinctive Nos. from 1351 to 1360 (both

inclusive) held under Share

Certificate No. 136 issued by the

Society ("said shares"), the said

Flat, the said car parking space and

the said shares are collectively

referred to as "the said premises"

and more particularly described i

All persons claiming or having any

share, right, title, estate, interes

claim or demand whatsoever to or

in respect to the said premises or

any part thereof whether by way o

sale, transfer, assignment

exchange, charge, encumbrance

tenancy, sub-tenancy, lease, sub-

lease, license, mortgage

bequest, easement, trust

covenant, possession or otherwis

of any nature whatsoever are

required to give notice of the same

in writing along with relevan documentary proof in that regard to

us at our office at the below

mentioned address within 14 days

from the date of this notice, afte

which period, our clients wil

complete the proposed transaction

without any recourse or reference

to any such right or claim and such

right or claim, if any, shall be

disregarded and shall be

SCHEDULE OF THE

Flat No. 509 admeasuring abou

SAID PREMISES

690 sq. ft. (carpet area) equivalen

to 64.1 sq. mtrs. (carpet area) or

the 5th floor in 'D' wing of Navnit Co

operative Housing Society Limited

situated at Plot No. 7, Bhardawad

Road [Jain Acharya Swam

Ajramarji Marg], Andheri (West) Mumbai 400 058, and bearing

Survey No. 67-B, CTS Nos. 741

741/1, 741/2, 743 and 746 of

Village Ambivali, District Mumba

ii. Right to use one car parking

iii.10 fully paid shares of Rs. 50/

each bearing distinctive numbers

from 1351 to 1360 (both inclusive

comprised in Share Certificate No

136 issued by the Navnit Co-

Behramji Mansion, 4th floor, Opp

Kashmir Emporium, Sir P. M. Road Fort, Mumbai - 400001.

operative Housing Society Ltd.

Kalpesh Joshi Associates

Dated this 5th day of May, 2022.

Suburban.

Advocates.

considered to have been waived.

inheritance, gift, lien, mainte

the Schedule hereunder written.

Andheri (East), Mumbai - 400069

Bathiya Legal

N S Phadke Road

909, Hubtown Solaris,

abandoned not binding on our clients.

referred to as "Property").

and year ended 31st March, 2022.

PUBLIC NOTICE A notice is hereby given that, M/s. Triumph Steel Udyog Pvt. Ltd. situated a

ASHAPURA MINECHEM LIMITED Regd. Office: Jeevan Udyog Bldg., Floor, 278, D. N. Road, Fort,

the stock exchange BSE limited (www.bseindia.com) where the Fax: +91-22 22074452 Company's shares are listed and on Website: www.ashapura.com Company's website

(www.caprolactam.co.in) For Caprolactam Chemicals Limited NOTICE Zaver S. Bhanushali

> Company for the Financial Year 2021-22 and the matters incidental thereto.

The said intimation is available on the Company's Website at www.ashapura.com and is also available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com For Ashapura Minechem Ltd.

Company Secretary & Vice President (Group Affairs) Place: Mumbai Dated: 04-05-2022

PUBLIC NOTICE

Mr. Keshav Narayan Joshi Owner) & a member of Silver Tower CHS Ltd., having address at Thakur Complex Kandivli (E), Mumbai 400101 jointly holding Flat No. A/203 with Mr. Nagraj Keshav Joshi (Son) (Co-Owner) in the building o the society, died intestate on 27/11/201 survived by Mrs. Kavita Mahesh Kulkam Nee Miss Kavita Keshav Joshi (Married Daughter of Mr. Keshav Narayan Joshi (RELEASOR) & 2. Mr. Nagraj Keshav Josh (Son of Mr. Kehsav Narayan Joshi) (RELEASEE) hereafter surviving heirs; now Mr. Nagraj Keshav Joshi have filed an application for 100% Membership to the said society through Registered Deed of Release dated 02/5/2022. The society hereby invites claims o

objections from the heirs or other

claimants/objectors to the transfer of the

said shares and interest of the decease

Mumbai 5th May, 2022 For and on behalf of Silver Tower Co-op. Hsg Society Ltd.

sd/- Hon. Secretary

PUBLIC NOTICE IN THE COURT OF JT CIVIL JUDGE (S.D.) THANE AT THANE M.A. NO. 1706/2021

EXH.NO. 06 Miss. Sikha Dasulal Banik, Age 58 years, Occ- Nil ... Applicant

Versus Wartsila India Private Ltd..

having its registered office at

400706. at at Thane, is the brother of the Applicant MISS. SIKHA DASULAL

name of deceased herewith. amounts

The Assets descriptions are in the

BANIK.

Annual Leave Encashment, Gratuity, LTA, Superannuation Fund, GTI (Group Term Insurance (3 times of ctc), Covid Coverage EDLI (Employee Deposit Link Insurance) and Employee Provident Fund of Rs. 2,03,01,114/-

Heirship Certificate Bombay Regulation Act 1827 Regulation No. VIII the Court of Jt. Civil Judge (S.D.) Thane. You the member of public are

Thane, in person or by pleade duly instructed and to file your Say/Objections if any within 30 (Thirty) days from the date of publication of this public notice failing which the said application will be held presuming that there is no objection from anybody and the application will be finally decided. Given under the hand & Seal of the court this 29 day of 04/22

Seal Jo Clerk 120

Commercial Plot, Survey No. S 852, Gar No. 495, Village – Gonde, Damula Igatpuri, District – Nashik, comprising of 9900 Sq. Mtr., which is under possession of the State Bank of India u/s 13(4) of SARFAESI Act, 2002, is going to be auctioned on 07.05.2022. The said commercial property is in dispute and the same is pending before the Hon'ble Bombay High Court (Original Side) which has the case number as WP/2452/2019 filed on 23/01/2019. Therefore, the buye who purchase the mentioned property the auction will be solely responsible fo the consequences which arises due to the outcome / decision of the above mentioned case by the Hon'ble High Court, Bombay.

Mumbai - 400 001 Tel. No.: +91-22 66221700

Investor Relations E-mail-ID: cosec@ashanura.com CIN No - I 14108MH1982PI C026396

Pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing **Obligations and Disclosure Requirements)** Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 30th May, 2022, to inter-alia, consider and to take on record the Audited Financial Results for the quarter and the year ended 31st March, 2022 and consider to recommend dividend, if any, on the equity shares of the

sd/-Sachin Polke

member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with certified true copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims of objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the daimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 5 P.M. to 7 P.M. from the date of publication of the notice till the date of

expiry of its period.

Adv. Bhayana N Punalekai

Company,

Seawoods Grand Central, 10th Floor, L & T Tower 1, Sector 40, Nerul Node, Seawoods Bly, Station, Mumbai, Maharashtra-...Respondent That LATE SAMAR DASULAL BANIK, who expired on 31.05.2021

1. Full and Final Settleme as on 31.05.2021 receivable from Wartsila India Pvt. Ltd. towards Full and Final Dues viz.

Whereas the abovenamed applicant has filed Misc. Application for Heirship Cartification

hereby given notice to appear in the Court of Jt. Civil Judge (S.D.)

Sd/-

Asst. Superintendent Civil judge (S.D.) Thane

By order

Sd/-

Public at large that Mrs. Savitri Prem Mirchandani is Owner of Flat No. 201, 2nd Floor, admeasuring 540 sq. fts i.e. 50.18 sq. mts Carpet area, Sarup Sagar of San Sarupdas Co-op. Housing Society Ltd. Plot No. 25, Prof. Almeida Road, Bandra (W), Mumbai - 400050 and she intend to sell the said property to my Client.
Any person, firm, company, bank etc

having any objection or having any claims encumbrances, liens, rights, etc are hereby notified to submit their objections and/or claims encumbrances, liens objections, rights etc within a period of ourteen days from the date of this notice If no such claims, encumbrances, liens o objections are received, failing which m clients shall be declare that the said property is clear, free from encumbrance & marketable title.
Mr. Pius S. D'mello (Advocate)

PUBLIC NOTICE

M/s. S. P. Consultants

Office : 1st Floor, Anita Shopping Centre Opposite Post Office, Navghar, Vasa Road (W), Tal-Vasai, Dist. Palghar-401202 Date: 05/05/2022

PUBLIC NOTICE

On instructions of our client, we are investigating the title of SANJANA CRYOGENIC STORAGES LIMITED, a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 and validly existing under the provisions of Companies Act, 2013 and having its registered office at 116, Bajaj Bhavan, 11th Floor, Nariman Point, Mumbai-400021 (hereinafter referred to as the "Owner") in respect of the premises as more particularly described in the Schedule hereunder written ("said Premises"). The Owner acquired their title to the said Premises under the Agreement of Sale dated 15th January 2007 bearing registration no. BBE 2/1045/2007.

Any person/s having objections or claims o any nature whatsoever in respect of said Premises by way of sale, exchange nheritance, agreement, contract, litigation mortgage, easement, gift, lease, tenancy leave license, lien, charge, trust or otherwise are hereby required to make the same know in writing with supporting documentary evidence to undersigned, within 21 days from date of publication of this notice, failing whice ve will issue title in respect of the said

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No.1502 (admeasuring approx. 2237.5/ square feet) carpet area on 15th floor of the building named "LE-PALAZZO" consisting o pasement, ground and 41 upper floors and constructed on all that piece and parcel or amalgamated land bearing amalgamated Plo CS No.4/519 of Malabar and Cumballa Hil Division admeasuring 7949.76 square metre including leasehold set back or fronting of the said plot an amalgamated plot of original C.S Nos.4/519 to 8/519 and part of 10/519 of same division, situate, lying and being at Augus Kranti Marg, Nana Chowk, Mumbai – 400 030 and bounded as follows:-

On or towards East by: 40 feet wide road. On or towards West by: Property belongs to Bhaveshwar CHS Ltd and 2 others; On or towards North by: August Kranti Marg

on or towards South by: Property of Gokuldas Doongarsy and others

Dated 5th day of May 2022 Sd/-PIYUSH SHAH & ASSOCIATES,Advocates 8 Solicitors Mahendra K. Shah, Advocate, Pivush Mahendra Shah, Advocate & Solicitor 406, Hamam House, Hamam St

Public Notice

Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai 400 001 sollicitorpiyush@gmail.com

Smt. Shobha C. Udhwani, owner o Flat No. 704 and member of Sailesh Apartment CHSL, Plot 224, 6 th Road Khar West, Mumbai 400052 along with 5 (five) fully paid up shares of Rs. 50/ each bearing distinctive nos. 141 to 145 (both inclusive) issued by Sailesh Apartment CHSL under Share Certificate No. 30 dated 20 th Februar 2005 expired on 23 rd January 2022. Late Smt. Shobha C Udhwani as per her nomination dated 4 th January

2009 had 100% nominated her husband Shri. Chandru K. Udhwar Shri. Chandru K. Udhwani has represented to the society that the above referred Original Share Certificate No. 30 dated 20 th February 2005 containing five shares of Rs. Fifty each bearing nos. 141 to 145 has been misplaced, lost or stolen and is not traceable and requested to issue

a duplicate share certificate. Any person/s, institutions having any claim or right in respect of the said flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licence, gift, possession or encumbrance however or otherwise is required to intimate to the undersigned within 15 (fifteen) days from the date of the publication of this notice of his/her/their such claim/s, if any with all supporting documents to

the undersigned. If no claims/objections are received within a period as prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society Dated on this 5th day of May 2022

at Mumbai. Hon. Chairman / Hon. Secretary

For Sailesh Apartment CHSL Plot 224, 6th Road, Khar West, Mumbai 400052.

PUBLIC NOTICE PUBLIC IS HEREBY INFORMED THAT MR. JOHN MATHEW S/O. CHATTANATU PHILIP THAMPI,

has agreed to sell transfer and

convey the Garage No. described in the Schedule hereunder written to my client. Any person/s having any right, title, interest and claim by way of sale, assignment mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenancy, maintenance, easement or otherwise upon the said Garage are hereby required to make the same known in writing to the undersigned within 30 days from the date of Publication of this notice failing which my client shall

proceed with the purchase of the

same without any reference to

such claim, or the same shall be

SCHEDULE OF THE PROPERY

considered as waived.

ALL THAT that the Garage what is popularly known as Ownership basis GÁRAGE No.13, situate on Ground Floor of Sanjay Apartment, 16, Hansraj Lane, Byculla, Mumbai - 400 027 area admeasuring about belonging to Sanjay-Ashok Co-operative Housing Society Ltd., bearing No.6207/1980 Registration situate at 16, Hansraj Lane, Byculla, Mumbai - 400 027 holding Five Shares of Rs.50/each bearing Distinctive Nos. 46 to 50 (both inclusive) as per Share Certificate No. 10 and Register Folio No. 10/25; situate within the Registration District of

Corporation of Greater Mumbai. Dated this 04nd day of May, 2022 ANAND NIKHAL. Advocate, High Court Plot No. 141, B-1, Sainath CHS Ltd. Gorai II. Borivali (West).

Municipal

Mumbai City and within the

Limitation

Notice

nt. Anjali Vinayak Walawalkar, a member ibhav Apartments Co-operative Housing ciety Ltd., having address at S.K. Bole Roa adar West, Mumbai 400 028 and holding Flat No 33, in the building of the society, died on 12 December 2019. The society hereby invites claims and objections from the heir or other imants/object or or objections to the transfer e said shares and interest of the decease ember in the capital/property of the socie thin a period of 15 days from the publication his notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their laims/objections for transfer of shares and terest of the deceased member in th apital/property of the society. If no claims bjections are received within the perio rescribed above, the society shall be free to dea ith the shares and interest of the decease nember in the capital/property of the society is such manner as is provided under the byelaws of the society. The claims/objections, if any, receive y the society for transfer of shares and interest ne deceased member in the capital/property one society shall be dealt with in the manne ovided under the bye-laws of the society. A cop the registered byelaws of the society aimants/objectors, in the office of th ciety/with the Secretary of the society between l a.m. to 1 p.m. & 5 to 7 pm from the date

Late Mr. Mulchand Lilaram Asnani and Mr. Naresh Mulchand Asnani, son of Late Mr. Mulchand Lilaram Asnani, residing a Flat No.1501, Benhur, 32, Narayan

5th February 2000 to my son, Mr. Mahesh M. Asnani.

We have now terminated the Genera Power of Attorney dated 5th February 2000 and 3rd February 2000 respectivel and Mr. Mahesh M. Asnani is not authorized to act on behalf of us under the aforesaid General Power of Attorney's o otherwise in any manner in respect of any of our properties, Movable or Immovable

We, hereby distance ourselves from any actions of Mr. Mahesh M. Asnani and/or his wife, Mrs. Nishka M. Asnani.

been terminated and the Authorities and Powers granted in favor of Mr. Mahesh M Asnani have come to an end. Any person dealing with Mr. Mahesh M Asnani and/or Mrs. Nishka M. Asnani

their acts and deeds NARESH M. ASNANI Tel- +234 8033041828

MEMBERSHIP NO 30) of the NAV SWAPNA CO-OP HSG SOC LTD. having, address at NEAR FORSENSIC LAB VIDYANAGRI KALINA SANTACRUZ EAS' MUMBAI 400098, Holding flat - no - 802 VIDE SHARE CERTIFICATE NO 30 dated

14th September 2014 (share transfer date)

Mrs. RAELENE KAMBLI IS IN PROCESS

FLAT NO 802 VIA SALE/PURCHASE AGREEMENT/DEED. On Behalf and on basis of client instructions, the undersign having address at - 702 Tejaswini Tower anipada road, Kalina University Santacruz East Mumbai 400098, hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer /sale of the said flat no 802 in capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer/ sale of shares/sale of flat in the capital/ property of the society on the above office address. If no claims/objections are received within the period prescribed above, the said society and Mrs. Raelene Kambli shall be free to deal with the shares /sale of flat no 802 procedure in the capital/ property of the said society in such manner as is provided under the bye-laws of the society and as is provided under Maharashtra Apartment Flat Ownership Act (MOFA) 1963 and as is provided under the

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, we are investigating the title of our client's Shri Sanjay Gopal Joshi and hisson Shri Swanand Sanjay Joshi in respect of Flat No.101 admeasuring 635 sq.ft buildup area in Shree Complex Phase II Co-operative Housing Society Ltd (Society), Building No.2, Opp. Mahavir Nagar, Manpada Road, Dombivli Manavir Nagar, Manpada Koda, Dombivi (East) on piece and parcel of land bearing Survey No.15, Hissa No.7(part) at Village G.B. Patherli, Dombivi (East) Taluka Kalyan and District Thane and more particularly described in the Schedule hereunder written described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Flat"), more particularly described in the schedule hereunder written. It is represented, that said Flat was acquired by Shri Sanjay Gopal Joshi and Smt Snehal Sanjay Joshi, died intestate on 27/04/2021 leaving Mr Shri Sanjay Gopal Joshi and his son Shri Swanand Sanjay Joshi as her only legal heirs, as per Hindu Succession Act, 1956, The Society has not issued a Share Certificate to the members.

Certificate to the members.

All persons having or claiming any share, right, title, estate, claim or interest by way of sale, transfer, exchange, assignment, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, license, care-taker basis, mortgage inheritance, share, gift, devise, lien, charge maintenance, easement, trust, will, bequest, beneficiary/ies, possession, release, relinquishment or by way of any other method through any agreement, deed, document, writing, letter of intent, succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of law, contracts agreements or encumbrance or otherwise howsoever or of whatsoever nature with respect to the said Flat, are hereby required to make the same known, in writing, along with documentary evidence to the undersigned at below address within 14 (fourteen) days from the date of the publication of this notice, failing which any such claim, right, title, estate and interest would be discarded and be deemed that no such claim, right, title, estate and interest exists and the same shall be

THE SCHEDULE ABOVE NET ENNED IN Flat No.101 admeasuring 635 sq.ft buildup area in Shree Complex Phase II Co-operative Housing Society Ltd, Building No.2, opp. Mahavir Nagar, Manpada Road, Dombivli (East) on piece and parcel of land bearing Survey No.15, Hissa No.7(part) at Village GB.Patherli, Dombivli (East) Taluka Kalyan and District Thane

Lex Consultus, Managing Partne Advocates & Solicitors, 102, Ganaraj Heights CHS Ltd., (Keni House), Near Brahmin Vidyalaya, G. B. Road, Charai, Thane (West), 400 601

Mumbai-400092

ublication of the notice till the date of expiry speriod. Co-operative Housing Society Ltd. ate: 05.05.2022 **PUBLIC NOTICE** We, Mrs. Lavina Mulchand Asnani, wife of

Dabholkar Road, Mumbai 400 006 Maharashtra, India, inform as under: l, Mrs. Lavina Mulchand Asnani, had giver General Power of Attorney on or abou

Mr. Naresh Mulchand Asnani, had giver a General Power of Attorney on or about 3rd February 2000 to my brother Mr. Mahesh M. Asnani.

or in respect of any of our assets or matters.

The aforesaid Power of Attorney's have

shall do so at their own risk and responsibility. We, along with our family members, are not responsible for any o

Email:- naresh@emelgroup.con Date: 05-05-2022

PUBLIC NOTICE

Mrs. RAELENE KAMBLI is a Member

TO SELL OUT HER LEGAL RIGHTS OF

(MAOA) 1970. Place: Mumbai Date: 5/5/2022

> Satyanarayan. S. Kurma B.S.c., LL.B. **Advocate High Court**

Maharashtra Apartment Ownership Act

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Date :- 05/05/2022 Adv. Girish Rao Managing Partner

क्रिडिट संटर, आरण्या मंत्रसस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, आरण्या के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, अर्थ के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, अर्थ के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, अर्थ के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, अर्थ के विल्डिंग, मॅक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, अर्थ के विल्डिंग, मॉक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर, अर्थ के विल्डिंग, मॉक्सस मॉल समार, भारत क्रिडिट संटर के विल्डिंग, मॉक्सस मॉल समार, भारत क्रिड संटर के विल्डिंग, मॉक्सस मॉल समार, भारत क्रिड संटर के विल्डिंग, मॉक्सस मॉल संटर के विल्डिंग, मॉल संटर के विल्डिंग, मॉक्सस मॉल संटर के विल्डिंग, मॉल संटर के व क्रेडिट सेंटर, आरएएसएमईसीसीसी भाईंदर (६१९७८), १ला मजला, लॅण्डमार्क बिल्डिंग, मॅक्सस मॉल समोर, भाईंदर पश्चिम,

बॅंकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात खालील नमृत मागणी सूचना जारी करून दिलेल्या तपशिलांप्रमाणे सदर सूचनेच्या जारी करण्यापासून ६० दिवसांत खालील नमूद कर्जदार/हमीदारांना थकीत रकमेची मागणी केली. काही सूचनांची बजावणी न होता त्या परत करण्यात आल्या. म्हणून खालील कर्जदार/हमीदारांना सूचना देण्याकरिता सूचनेचे हे प्रकाशन केले आहे.

कर्जदाराचे नाव आणि कर्ज खाता क्र.	मागणी सूचनेनुसार तारीख आणि थकबाकी रक्कम	गहाण मालमत्तेचे वर्णन		
सौ. सुशिला बाबु कोरी- ३८९९२०६१९८३, ३९०५१३५८९८९ बी-२०८, विघ्नेश्वर सोसायटी, संभाजी नगर, सहार रोड, अंधेरी पूर्व-४०००६९.	१३.०४.२०२२ आणि २५,११,३९४.५९	फ्लॅट क्र. १४०५, डी विंग, बिल्डिंग क्र. २, नक्षत्र प्रिमायस, गाव तिवारी नायगाव पूर्व, ता. वसई, जि. पालधर-४०१२०८.		
श्री. समीर शब्बीर इराकी आणि सौ. शबनम समीर इराकी- ३८२७९०५१३३२ फ्लॅट क्र. ३०५, ३रा मजला, नुह अपार्टमेंट, नया नगर, मिरा रोड पूर्व, जि. ठाणे-४०११०७.	१३.०४.२०२२ आणि रू. ३५,५०,१२५/-	फ्लॅट क्र. १३०२, १३वा मजला, बिल्डिंग क्र. ०६, गौरव एक्सलन्सी-॥, घोडबंदर रोड, काशिमिरा, मिरा रोड, ता. आणि जि. ठाणे - ४०११०७.		

कर्जदार/हमीदारांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदरह सचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासन ६० दिवसात वर वर्णन केलेल्या रकमांचे प्रदान कर्जदार/हमीदारांनी केले नाही तर, बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये वर वर्णन केलेल्या गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि नंतर तिचा लिलाव करतील. कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या लेखी संमती प्राप्त केल्याशिवाय वर वर्णन केलेल्या सदर तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यासही प्रतिबंध करण्यात येत आहे. ही जाहीर सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयेची सूचना म्हणन समजण्यात यावी.

कर्जदारांना/हमीदारांना कोणत्याही कामकाजीय दिवसात जर नोंद. पोस्टद्वारे त्यांना पाठवलेली सूचना न मिळाल्यास निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये जारी मूळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत

ठिकाण: भाईंदर स्टेट बँक ऑफ इंडिया

> फॉर्म नं. १४ (रेग्युलेशन ३३(२) पहा)

रजि. ए/डी, दस्ती द्वारे न झाल्यास प्रकाशनाद्वारे

वसुली अधिकारी-।/॥ चे कार्यालय, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी, नवी

> मुंबई-४०० ७०३ मागणी सूचना

द रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँक्रप्ट्सी ॲक्ट, १९९३ ची कलम २५ ते २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम २ अन्वये

आरसी/१११/२०२१ पंजाब नॅशनल बँक विरुद्ध रवी मनोहर कारडा आणि इतर

(सीडी.१) श्री. रवी मनोहर कारडा,

रहिवासीत येथे: फ्लॅट क्र.१४, ड्रिम स्केअर बी, मुक्ती धाम जवळ, नाशिक रोड, नाशिक

आणि तसेच येथे: शॉप क्र. १४,पुरबाई राजेंद्र कॉम्प्लेक्स, नाशिक रोड, नाशिक ४२२१०१. आणि तसेच येथे: फ्लॅट क्र. १०, नारायण दर्शन को ऑप हाऊ सोसायटी, हॉटेल विशमहर मागे नाशिक पणे रोड नाशिक ×२२१०१

(सीडी.२) श्री. मनोहरलाल नेवानदमल कारडा,

रहिवासीत येथे: फ्लॅट क्र.१४, ड्रिम स्केअर बी, मुक्ती धाम जवळ, नाशिक रोड, नाशिक ४२२ १०१

(सीडी.३) श्री. विजय शामजी ओगानिया,

रहिवासीत येथे फ्लॅट क्र. ३०६, त्रिवेणी पार्क, इंद्रापुरी इमारत, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक 822 202

आणि तसेच येथे: फ्लॅट क्र. २०१, साई मुर्ती सोसायटी, शिवाजी नगर, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक ४२२१०१.

आणि तसेच येथे: ओगानिया ट्रेडर्स, शेख बाबामिया चाळ, गोसावीवाडी, नाशिक रोड, नाशिक ४२२१०१.

याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, ओए/६६०/२०१७ मध्ये पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी३) यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार रु. २५५६८९० (रुपये पंचवीस लाख छपन्न हजार आठशे नव्वद मात्र) ची रक्कम १५.०२.२०१६ पासून वसुली पर्यंत वार्षिक १०.००% सरळ व्याज दराने प्रलंबित आणि भविष्यातील व्याज व रु. २५५६८९ (रुपये दोन लाख पंच्चावन्न हजार सहाशे एकोणनव्वद मात्र) च्या खर्चासह तुमच्याकडून (संयुक्तपणे आणि वेगवेगळे) येणे थकीत आहे

- २. तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश र्देण्यात येते आहेत, कसूर केल्यास, रिकव्हरी ऑफ डेब्टस ड्यु टु बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिटचुशन्स ॲक्ट, १९९३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने वसुली
- . तुम्हाला याद्वारे सुनावणीच्या पुढील तारखेस किंवा त्यापूर्वी तुमच्या मत्तांचे तपशील एका प्रतिज्ञापत्रावर घोषित करण्याचे आदेश देण्यांत येतात.
- . पुढील कार्यवाहीसाठी १८.०७.२०२२ रोजी स.१०.३० वा. निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर होण्याचे आदेश याद्वारे तुम्हाला देण्यात येतात.
- . वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतीलः
- (ए) प्रमाणपत्र/निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरू होणाऱ्या कालावधी
- (बी) ही सूचना आणि वॉरंटस् च्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय, माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २८.०४.२०२२ रोजी दिले.



वसुली अधिकारी २ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

सही /-

मनी२मी फायनान्स प्रा. लि.

७०२, हरी ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स, एमआयडीसी रोड, महाजनवाडी, मीरा रोड (पूर्व), उाणे – ४०११०७. फोन: ७२०८४९६००१ /२ लिलाव सूचना

लेलाव सूचना, खालील नमूद केलेल्या कर्ज खाते क्रमांक धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनसार सोने दागिणे तारण ठेव सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी थकबाकीची परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनील थकबाकी रक्कम चक्ती करण्यासाठी कर्जदारांना बोलविण्यासाठी मचना जारी करणे भाग पहले होते. तथापि कर्जदारांनी त्यांची थकबाकी चुकती/पूर्ण करण्यास कसूर केली आहे महणून मनी २मी फायनान्स प्रा. लि. च्या नाव तारण सोने दागिन्याचा लिलाव करणे कंपनी मनी२मी फायनान्स प्रा. लि. ला भाग पडले आहे

ग्राहकांचे नाव आणि कर्ज क्र

अशोक कुमार सिंग (पीआर००२४६६): जीएलबीएसडब्लयूएए०००१६; बिभानसुकुमार पासवान (पीआर००५८११) (पीआर००४४८०): जीएल बीए सडब्लयए ए० ०६ ९३ देवीसिंग परमार जीएलबीएसडब्लयएए००४६४ जीएलबीएसडब्लयूएए००८३४, जीएलबीएसडब्लयूएए०१०८६ ; विगेश जोंधळेकर (पीआर००४९२०) जीएलबीएसडब्लयूएए ००४१९ ; इस्माईल शेख (पीआर००५४४६): जीएलबीएसडब्लयूएए००५१४; जिम्नेश धोडी (पीआर००४८९१): जीएलबीएसङक्लयूएए००३४८, जीएलबीएसङक्लयूएए००३६८ ; कैलास भोई (पीआर००२५९७): जीएलबीएसङक्लयूएए ००१५५ ; खुराब् सिंग (पीआर००३३१६): जीएलबीएसङक्लयूएए००८१० ; मनन पारेख (पीआर००५३०५): जीएलबीएसडब्लयूएए ००४७६ ; मनदीप पाटील (पीआर००२८४४): जीएलबीएसडब्लयूएए००५०६ नागेंद्र सिंग (पीआर००५३८२): जीएलबीएसङक्लबूएए००५०० ; नंदक्तिशोर तिवारी (पीआर००३५०७): जीएलबीएसङक्लबूएए००६३५ ; नितीन शेलार (पीआर००५३८०): जीएलबीएसङक्लबूएए००५३५ ; नितीन शेलार (पीआर००५५८०): जीएलबीएसङक्लबूएए००५३५ ; प्रशांत गायकवाड (पीआर००३४६६): जीएलबीएसडब्लयूएए००४०१; प्रशांत पटवर्धन (पीआर००२६६७): जीएलबीएसडब्लयूएए00831 राजकमल गुप्ता (पीआर००५२६२): जीएलबीएसडब्लयूएए००४५८ ; राजकुमार सिंग (पीआर००३९१५) जीएलबीएसडब्लयुएए००८३९ ; रंजन कुमार सिंग (पीआर००३०२१): जीएलबीएसडब्लयएए००८११ : रतीलाल लहां (पीआर००२९०१): जीएलबीएसडब्लयूएए००३०९ ; सचिन पाटील (पीआर००५२३४): जीएलबीएसडब्लयूएए००५२७ जीएलबीएसडब्लयूएए००५६८ ; संकेत पाटील (पीआर००४२५२): जीएलबीएसडब्लयूएए००१८६ ; सुभाष द्विवेदी (पीआर००४७८२): जीएलबीएसडब्लयूएए००३८२, जीएलबीएसडब्लयूएए००३९८ ; सुनकापाका रघुपती (पीआर००३६६३): जीएलबीएसडब्लयूएए००२६८ ; सूरज घरत (पीआर००५२९६): जीएलबीएसडब्लयूएए००४७२ ; सूरज पाटील (पीआर००५१८६): जीएलबीएसडब्लयूएए००४३१ जीएलबीएसडब्लयूएए००५१६ ; स्वप्नील जाघव (पीआर००५४५१): जीएलबीएसडब्लयूएए००५१५ ; स्वाती पाटील (पीआर००४८५६): जीएलबीएसडब्लयूएए००३३९ योगेश तांडेल (पीआर००३३७८): जीएलबीएसडब्लयुएए०००७३. अमेय राजेंद्र (पीआर००५६२३) जीएलएनएसडब्लयूएए०१२९३; अमित शाह (पीआर००५१३७): जीएलएनएसडब्लयूएए०११६४ ; अशोक पटेल (पीआर००५१४२): जीएलएनएसडब्लयूएए०११६७ ; डॉमिं जीएलएनएसडब्लयूएए००८९७, जीएलएनएसडब्लयूएए००८९८ ; डॉमिनिक फर्नॉडिस (पीआर००४०४६): हरीश जोशी (पीआर००५४७८) जीएलएनएसडब्लयूएए०१२४८ ; मोहम्मद आफताब सिद्दिकी (पीआर००४१०२): जीएलएनएसडब्लयूएए००८८० ; मृदुला बोरकर (पीआर००३१९२): जीएलप्नप्सडब्लयूण्ए००६१०; रहमतुल्ला मीर (पीआर००४०६२): जीएलप्नप्सडब्लयूण्ए००८६५; रुशल म्हात्रे (पीआर००१६७७): जीएलप्नप्सडब्लयूण्ए०११५७ ; संजय मेहरा (पीआर००१७२९): जीएलएनएसडब्लयूएए०११९५ ; संजय पवार (पीआर००५१४१): जीएलएनएसडब्लयूएए०११६६; विजेंद्र राजबीर (पीआर००५५०४): जीएलएनएसडब्लयूएए०१२६६ जीएलएनएसडब्लयूएए०१२७९ जीएलएनएसडब्लयएए०१२८३: विक्रम भोसले (पीआर००३१५६): जीएलएनएसडब्लयूएए०११३९ ; वृषाली कदम (पीआर००३९५८): जीएलएनएसडब्लयूएए००८६४, जीएलएनएसडब्लयूएए०११०५ ; व्यादेवी मेहरा (पीआर००१३०१): एलएनएसडब्लयूएए०११९९. अजय झा (पीआर००५१६७): जीएलवीएसईएए०१३८४; अमित सावंत (पीआर००१७८३) जीएलवीएसईएए०१३५६ ; चंद्रशेखर पांडे (पीआर००१८९५): जीएलवीएसईएए०१३५९ ; जयसिंग राठोड (पीआर००३०८५): जीएलवीएसईएए०१४१८, जीएलवीएसईएए०१४९९ ; पुनम अग्रवाल (पीआर००३५३४): जीएलवीएसईएए००८८९ ; प्रशांत मेस्री (पीआर००१७४६): जीएलवीएसईएए००९९७ ; प्रशांत राणा (पीआर००१७६२) जीएलवीएसईएए००८४४ ; प्रेरणा शिंदे (पीआर००३२३०): जीएलवीएसईएए०१४०९ ; राजाराम गुरव (पीआर००२१२८) जीएलवीएसईएए०१०६९ : राजेश येरुणकर (पीआर००२१५०): जीएलवीएसईएए०१२५१: संजीव अडक (पीआर००१८६६) जीएलवीएसईएए०१३०२, जीएलवीएसईएए०१३०३, जीएलवीएसईएए०१३०४ ; संकेत पावणेकर (पीआर००३७३०) जीएलवीएसईएए००९७५ ; सतीश इवा (पीआर००१९५५): जीएलवीएसईएए०१४१५ ; स्वप्नाली पार्सेकर (पीआर००३०७१) जीएलवीएसईएए०११७७. जीएलवीएसईएए०१४५५ : उदय सावंत (पीआर००४१२६): जीएलवीएसईएए०१०७६ जीएलवीएसईएए०१०७७, जीएलवीएसईएए०१३९९ः; विनोद कदमः (पीआर००१५९९): जीएलवीएसईएए०१२४६ .

कसुरदार कर्जदारांकडे सदर सुचना प्रकाशाना नंतरही परंतु १९ मे, २०२२ - रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोजय प्रभारांसह संपृष थकबाकी प्रदान करण्याचा आणि त्यांचे कर्ज खाते समाप्त करण्याचा पर्याय आहे. कसूरदार ग्राहकांकडून १९ में, २०२२ नंतर प्रदान प्राप्त झाल्यास ते थकबाकी परताव्यासाठी महणून विचारात घेतले जाणार नाही, सदर भरणा लिलाव प्रकीयेनंतर समयोजीत करण्यात येईल, तथापि, कसरदार कर्ज सदर प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंतर म्हणचेच ०५ मे. २०२२ रोजी बंद करण्यात येईल, त्यांना प्रमाणानुसार प्रकाशन शुल्क सहन करावे लागेल.

ारील नमूद सोने दागिन्यांचा लिलाव येथे करण्यात येईल: <u>मनी2मी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, ऑफिस नं. १५१/१५२, पहिल</u> मजला, हार्मनी प्लाझा, स्टेट बँक ऑफ इंडियासमोर, तारापूर रोड, बोईसर (पश्चिम), पालघर – ४०१५०१ तारीख: २० मे २०२२ वेळ: सकाळी ११,३० ए एम . बोलीदारांना दिनांक १९ मे, २०२२ रोजीस सोन्याच्या दागिन्यांचे निरीक्षण करण्याकरिता आणि केला जाईल. लिलाव कंपनीद्वारे घालून दिलेल्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी. व शर्तीवर आयोजित करण्यात येईल. कसुरदा खात्यांच्या संदरभातील लिलाव लिलावाच्या दिवशी पूर्ण न झाल्यास, तारण सोन्याच्या दागिन्यांचा कोणत्याही पूढील सुचणेशिवाय पुढील दिवशी लिलाव करण्यात येईल, कंपनी त्यांच्या स्वेछ्हनिरण्याने कोणत्याही लिलावाकरीता अटी व . शर्तीमध्ये बदल करू शकतील. लिलावामधील सहभाग आणि बोलीनची स्वीकती कंपनीच्या एकल स्वेछनिर्णयावर असेल कंपनीने कोणतीहि पर्व सचना दिल्याशिवाय कोणतेही खाते काढन टाकण्याचे हकक राखन ठेवले आहेत आणि त्यांच्याकडे पर्वे सुचनेशीवाय लिलावाची तारीख रद/बदल करण्याचे हक्क आहेत. बॉलिदारांना लिलावाच्या दिवशी सध्याचे दोन छायाचित्रासा -पडताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र, सही आणि पत्याच्या पुराव्याची प्रत सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बोलिदारांन त्यांच्या प्रस्तावासह इअर महणन रु. १,००,०००/- ची पे ऑर्डर जोडण्याची विनंती करण्यात येत आहे. लिलावाच्या अटी आणि शर्तीच्या कोणत्याही पुढील तपशीलाकरिता तुम्हाला मनी२मी फायनान्स प्रा. लि. येथे श्रीम. श्रद्धा शर्मा यांना संपर्क करणे

दिनांक: ०५ .०५ .२०२ श्रीम. गुंजन शर्मा मनी२मी फायनान्स प्रा. लि.

आशापुरा माइनकेम लिमिटेड र्नोदणीकृत कार्यालयः जीवन उदयोग बिल्डिंग रा मजला , २७८ डि. एन . रोड, फोर्ट, मंबर्ड

दुरध्वनी क .: +९१-२२ ६६२२१७०० फॅक्स: +९१-२२ २२०७४४५२ संकेतस्थळ: www.ashapura.com गुंतवणूकदारांसंबधी ई मेलपट्ता: cosec@ashapura.com L14108MH1982PLC026396

सूचना सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम, २०१५च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या त्रैमासीक आणि वार्षिक लेखापरिक्षित नेकाल निष्कर्ष पटलावर घेण्यासाठी आणि विद्विय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीच्या समभागावर लाभांश जर असेल तर, शिफारस करणे, या आणि ान्य कार्यसूची करिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, **स्रोमवार,** ३० मे, २०२२ रोजी घेण्याचे निश्चित

सदर सूचना कंपनीच्या www.ashapura.com या संकेत स्थळावर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com या संकेत स्थळांवर मुद्धा उपलब्द आहे •

> आशापुरा माइनकेम लिमिटेड सचिन पोलके कंपनी सचीव व उपाध्यक्ष (ग्रुप अफ्रेअर्स)

दि ०४ .०५ .२०२२

जाहीर सूचना

स्नाबाद लेन सांताकुझ पश्चिम, मंबई ४०००५४ ये स्थित गाव बांद्राचा सीटीएस क्र.८९० धारक प्लॉ <mark>क्र</mark>.७३ येथे पत्ता असलेली देव छाया को ऑपरेटिव <mark>हा</mark>ऊसिंग सोसायटी लि. च्या देव छाया इमारतीमधील <mark>द</mark>सऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०१, मोजमापित <mark>ए</mark>कूण १०२.२ चौ. मीटर्स अंदाजे १००० चौरस फीट <mark>च</mark>टई क्षेत्र सह वरीलसदर सोसायटीमधील शेअर <mark>प्र</mark>माणपत्र क्र.०३ द्वारे प्रतिनिधित्व अनु क्र. २१ ते ३० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु.५०/- चे १० <mark>शे</mark>अर्स सह जोडलेले सर्व त्यांचे हक्कदारी सह मारतीच्या स्टील्टमधील मोजमापीत १० ची.मी <mark>(१०८ चौ.फ्. एक्</mark>ण) चटई क्षेत्राची एक का ार्कच्या संदर्भामध्ये **सौ. मारिया लुसिया डीसुझा** ांच्या नामाधिकाराची तपासणी करीत आहेत. कोणत्याही व्यक्तीला वरील सदर मिळकतीचे <mark>ना</mark>माधिकार किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्य दर्भामध्ये किंवा विरोधात कोणताही दावा जसे की वेक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, धारणाधिकार भाडेपट्टा, वारसाहक, बक्षीस, विश्वस्त, निर्वाह, ताबा, सुविधाधिकार, कर्ज, अग्रीमा किंवा कोणत्याई यायालयाद्वारे मंजुर आदेश किंवा हुकुम किंव रस्कार, न्यायाधिकरण, (महसूल आणि लवाद किंवा प्राधिकरण किंवा विक्रीचा करार किंव ग्न्यकाही दावे असल्यास त्यांनी सदा नम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर य <mark>त</mark>ारखेपासून १० दिवसाच्या आत दावे केलेल्या तश <mark>ह</mark>क्काद्वारे कागदपत्राच्या प्रतींसह कळविणे आवश्यक राहे, कसुर केल्यास, तसे दावे जर असल्यास, वागित आणि/किंवा परित्यागित समजण्यात येतील <mark>आ</mark>णि माझे अशील वरील नमूद मिळकतीसह पुढील <mark>च</mark>वहार पूर्ण करतील. मुंबई: ३ मे, २०२२

<mark>व</mark>कील, होम-कमिंग <mark>४</mark>७, वरोडा रोड, बांद्रा (पश्चिम), <mark>म</mark>ंबई ४०००५०

पिअरलेस फॅब्रिकर्न (इंडिया) लिमिटेड (समापनातील) १८, एस.डी.एफ-१, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९६

ई-लिलाव विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकारांकडून सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यांत येते की, पीअरलेस फॅब्रिकर्न (इंडिया) लिमिटेड (समापनातील) च्या मालकीच्या खालील मत्ता आणि बाबी खालील विनिर्दिष्टीत अटी व शर्तींवर ई-लिलावाने विकण्यांत येत आहेत. ह्या 'जसे आहे जेथे आहे जे काही आहे तेथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्वाने' विकल्या जात आहेत आणि अशी ही विक्री कोणत्याही स्वरुपाच्या हमी आणि क्षतीपूर्ती शिवाय होईल. ई-लिलावाचे आयोजन इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ च्या तरतुदी व त्या अंतर्गतचे विनियमांन्वये होईल. खाली कोष्टकात वर्णन केलेल्या मत्ता वेबसाईट https://right2vote.in/eauction/ वरून सेवा पुरवठादार मे.

राईट२व्होट इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड मार्फत ई-लिलावाने विकल्या जातील. ई-लिलावाची तारीख आणि वेळ सोमवार, १६ मे, २०२२ रोजी स. ११.०० ते दु. २.०० इअर सादर करण्याचा अंतीम दिवस | शनिवार, १४ मे, २०२२ रोजी सं. ५.०० वा. पूर्वी निरीक्षणाची तारीख आणि वेळ शुक्रवार १३ मे, २०२२ रोजी दु. १२.०० ते सं. ५.०० दरम्यान निरीक्षणासाठी संपर्क साधण्यासाठीची व्यक्ती आहे. श्री. आनंद भारद्वाज (मो.क्र +९१ ९८१९१५२५३२)

एस.डी.एफ.-१, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९६ येथील फॅक्टरीमध्ये स्थित प्लांट व मशिनरी, भगार माल, स्टोर्स. (विक्री किमतीवर प्रयोज्य जीएसटी आणि कर आकारले जातील) राखीव किंमत रु. ५०,००,००० इसारा अनामत रक्कम (इअर) रु. ५,००,०००. वाढीव बोली च्या

इसारा अनामत रक्कम (इअर) एकतर एनईएफटी/आरटीजीएस मार्फत पीअरलेस फॅब्रिकर्न (इंडिया) लिमिटेड (समापनातील) च्या बँक खात्यात जमा करावी. खाते क्र. ५७४६८६०८५७, कोटक महींद्रा बँक, सांताक्रुझ पश्चिम शाखा, आयएफएससी कोड : KKBK0001383. ई-लिलाव विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीसाठी https://right2vote.in/eauction/ वर उपलब्ध निविदा दस्तावेज पाहावेत. ई-लिलावा संदर्भातील कोणत्याही चौकशांसाठी श्री. गलगोटीया (मो.क्र. ७७००९४१०५५) यांच्याशी contact@right2vote.in येथे किंवा परिसमापकांशी त्यांच्या ईमेल वर peerlessfabrik@gmail.com वर संपर्क साधावा.

दिनांक : ५ मे, २०२२ ठिकाण : मुंबई

आदेश कुमार गुप्ता परिसमापक

पीअरलेस फॅब्रिकर्न (इंडिया) लिमिटेड आयबीबीआय नों. क्र : आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००७४७/

२०१७-२०१८/११२५१ नों.पत्ता : ४०८, धीरज हेरीटेज, मिलन सबवे जंक्शन, एस.व्ही. रोड, सांताकुझ (पश्चिम), मुंबई - ४०००५४

॥/224, दक्षिण- एसएस-॥/226

ईमेल : adeshkgupta.irp@probizadvisor.com / peerlessfabrik@gmail.com दरध्वनी क्र.: २२ ४०१३६१५२

Fullerton FULLERTON INDIA CREDIT COMPANY LIMITED

कॉर्पोरेट कार्यालयः सुप्रीम बिझनेस पार्क, मजला 6, बी विंग, पवई, मुंबई - 400076 मागणी सूचना

दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (''ॲक्ट'') आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 (''रुल्स'') च्या तरतुर्दीन्वये नेम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्ट अंतर्गत **फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (एफआयसीसीएल)** चे प्राधिकृत

अधिकारी म्हणून आणि ॲक्टच्या कलम 13(12) सहवाता रुल 3 सहवाचत अंतंगत प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून 60 दिवसांत संबंधित सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना बोलाविण्यासाठी ॲक्टच्या कलम 13(2) अंतर्गत मागणी सूचना जारी केली होती. निम्मस्वाक्षरीकारांना सकारण विश्वास वाटतो की , कर्जदार मागणी सूचनांची बजावणी टाठ्यत आहेत, म्हणून सूचनेची बजावणी रुत्स नुसार ती चिकटवून आणि प्रकाशनाद्वारे करण्यात येत आहे. मागणी सूचनांच्या तपशिलांचा सारांश खाली दिला आहे. कर्जदार(गं)चे नाव मागणी सचनेची तारीख । गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन

and distribation	min dayar mine	The contract transmit transmit at a serie
S2 New 35	रक्कम	
1) नाना एस पाटील	06.04.2022	मिळकत धारक- जमीन धारक अपार्टमेंट क्र.
2) मनिषा नाना पाटील	05.04.2022	एसएस ॥, ए/225, सेक्टर 2 ऐरोली , समता
खाते क्र.: 172901310452998	रोजीस	रेसिडेन्शिअल, नवी मुंबई, ठाणे महाराष्ट्र
	概.	400708 चे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्व:
1	51.52.423/-	एक्झिट लेन, पश्चिम: चाळ, उत्तर: एसएस-

कर्जदारांना याद्वारे मागणी सूचनेचे पालन करण्याचा आणि सदर प्रकाशनाच्या तारखेपासून 60 दिवसांत त्यातील आणि येथील वरील नमुद केलेल्या मागणी रक्कमेसह एकत्रित प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य व्याज, अतिरिक्त व्याज, बाऊन्स . अर्जेस, परिच्यय आणि खर्चाची रक्कम चुकती करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कर्जदारांनी नोंद घ्यावी की एए आयमीमीएल हे एक तएए। धनको आहेत आणि कर्जरामंत्री घेतलेली कर्ज मुविधा ही कर्जरामंत्री ग्रहाण तेवलेल तरण मत्ता अशा स्थावर मिळकती/मिळकर्ती सापेक्षचे एक सुरक्षित कर्ज आहे. निर्धारित मुदतीत संपूर्ण दायित्व निभावण्यांत कर्जदारांनी कसूर केल्यास एफआयसीसीएल हे ॲवट च्या कलम 13(4) अन्यये सर्व अधिकार वापरू-विक्रीच्या माध्यमातून ती हस्तांतरित करण्यापुरते मर्यादित न राहता त्या सहीत तारण मतांच्या कब्जा ग्रेण्यास किंवा ॲवर चा अंतर्गच्या नियमांन्वये उपलब्ध अन्य कोणत्याही उपाय योजना वापरून प्रदानाची रोकड करण्यास हक्कदा ासतील. विक्री किंवा हस्तांतरणाचा अधिकार अंमलात आणण्यापुर्वी तारण मत्ता **जप्त आणि/किंवा सील** करण्याकर देखील एफआयसीसीएल कडे अधिकार आहेत. तारण मत्ता विकल्यानंतर, जर एफआयसीसीएल ला येणे असलेली थकबाकी भागविष्याकरता गहाण मिळकतीचे मूल्य अपूर्ण ठरले तर उर्वरित थकबाकी वसूल करण्याकरिता स्वतंत्र ायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार देखील एफआयसीसीएल ला आहेत. ही उपाय योजना अन्य को हायद्यांतर्गत एफआयसीसीएल ला उपलब्ध असलेल्या अन्य सर्व उपायांव्यतिरिक्त व स्वतंत्र आहे

ग मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम 13(8) कडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यांत वेत आहे आणि पहे ॲक्ट च्या कलम 13(13) कडे वेधण्यांत येत आहे. ज्यादारे कर्जदारांना एफआयमीर तेखी पूर्व परवानगी शिवाय तारण मत्ता निकाली काढण्यास किंवा त्यांचा व्यवहार करण्यास किंवा तारण मत्तांची विक्री भाडेपड़ा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजा व्यतिरक्ति) हस्तांतरण करण्यास मज्ञाव/प्रतिबंध केला आहे आणि वरील बार्बीचे उल्लंघन करणे हा सदर ॲक्टच्या कलम 29 अन्वये दंडनीय अपराध आहे. मागणी सूचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे. आणि इच्छा असल्यास कर्जदार ती निम्नस्वाक्षरीकारांकडून कोणत्याह ामाच्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेमध्ये प्राप्त करू शकतात.

दिनांकः 05.05.2022, ठिकाणः मुंबई

सही/- प्राधिकत अधिकार फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड

भारत का प्रधान कॉन्सुलावास, दुबई Consulate General of India, Dubai

القنصلية العامة الهندية

NOTICE

No. DUBA/Cons/434/MR/2022-(94) DATED: 25/04/2022 MR. AKASH ROOPKUMAR TAURANI S/o ROOPKUMAR JAMNALAL TAURANI, RESIDENT OF B-303, ROYAL CLASSIC, ANDHERI NEW LINK ROAD, NEXT TO CITI MALL, ANDHERI WEST, MUMBAI PIN: 400053 MAHARASHTRA, INDIA, PRESENT ADDRESS: 112, JUMEIRAH STAR BLDG, AL MANKHOOL, BUR DUBAI, DUBAI, UAE

AND MISS. BHARTI TAURANI DAUGHTER OF PRAKASH TAURANI. RESIDENT OF SHRI MAHADEV BHAWAN, HOUSE NO. 251 B SATRAM SINDHI COLONY, UJJAIN, PIN: 456001, MADHYA PRADESH, INDIA.

PRESENT ADDRESS: 702, WAHAT AL NAKHEEL BLDG., AL MANKHOOL, BUR DUBAI, DUBAI, UAE

ABOVE MENTIONED INDIAN NATIONALS ARE PRESENTLY RESIDING IN THE UAE HAVE GIVEN NOTICE OF INTENDED MARRIAGE BETWEEN THEM UNDER THE FOREIGN MARRIAGES ACT, 1969. IF ANY ONE HAS ANY OBJECTION TO THE PROPOSED MARRIAGE HE/SHE SHOULD FILE THE SAME WITH THE UNDERSIGNED ACCORDING TO THE PROCEDURE LAID DOWN UNDER THE ACT/RULES WITHIN THIRTY DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE ON Email: cons1.dubai@mea.gov.in, cons3.dubai@mea.gov.in.

(Jitender Singh Negi) (Marriage Officer) Consulate General of India P.O. BOX: 737, DUBAI (UAE) FAX NO. 0097143970453 Email: cons1.dubai@mea.gov.in, cons3.dubai@mea.gov.in

Homepage: wwwcgidubai.gov.in

पाद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीद्वारे जारी खालील शेअर प्रमाणपत्र ही गहाळ किंवा हरविलेले किंवा चोरीला गेल्य दुविले आहे आणि मी त्यावरील नोंदणीकत धारक यांनी प्रतिलिपी प्रमाणपत्राच्या जारी करीता कंपनीला अर्ज केला आं विभिन्न क. शेअर प्रमाणपत्र क. शेअर्सचे क. नोंदणीकृत धारकाचे नाव ८३४७२१-८३५१३० शशिकांत आत्माराम कोपीकर रसिका शशिकांत कोपीकर

नतेला याद्वारे वरील शेअर प्रमाणपत्रासह कोणत्याही प्रकारे खरेदी किंवा व्यवहार करण्याविरूद्ध ताकिद दिली जात आहे ोणत्याही व्यक्ती ज्यांना सदर शेअर प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये कोणताही दावा असल्यास तसे दावे कंपनीसह त्यार नोंदणीकृत कार्यालय पत्ता मे. झेनसार क्वॉलेज पार्क, प्लॉट क्र. ४, एमआयडीसी खराडी नगर रोड लगत, पुणे-४१९०१ येथे या सूचनेच्या प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, त्यानंतर कोणतेही दावे ग्राह्य धरले जाण नाहीत आणि कंपनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल

मनीश्मी फायनान्स प्रा. लि. ७०२, हरी ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स जवळ, एमआयडीसी रोड, महाजनवाडी, मिरा रोड (पूर्व), ठाणे – ४०११०७. फोन : ७२०८४९६००१/२

खालील नमुद्र कर्न खाते क्रमांक घारक कर्नदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दागिणे तारण ठेवून सोने कर्न सुविधा घेतली आहे. कर्नदारांनी अकबाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला अकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्नदारांना बोलाविष्यासाठी सूचना जारी करणे भाग पडले होते. तथापी कर्नदारांनी त्यांची थकबाकी चुकती/पूर्ण करण्यास कसू केली आहे म्हणून मनी२मी फायनान्स प्रा. लि. च्या नाव तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणे कंपनी मनी२मी फायनान्स प्रा. लि

ग्राहकाचे नाव आणि कर्ज क्र.:

गतिश म्हात्रे (पीआर००४३३०): जीएलबीडब्ल्युडीएए००२०३, जीएलबीडब्ल्युडीएए००२१३; भावेश नाईक (पीआर००४४५९ जीएलबीडब्ल्युडीएए००७५५; छत्रपती पाटील (पीआर००४३१५): जीएलबीडब्ल्युडीएए००३६७; दिवेश म्हात्रे (पीआर००४८८७ जीएलबीडब्ल्युडीएए००४६४, जीएलबीडब्ल्युडीएए००४६६, जीएलबीडब्ल्युडीएए००५२३, जीएलबीडब्ल्युडीएए००५२३ जीएलबीडब्ल्युडीएए००६२६, जीएलबीडब्ल्युडीएए००५१२, जीएलबीडब्ल्युडीएए०१५५१; जयशका झा (पीआर००५५९ बीएलबीडब्ल्युडीएए००३४०; किरण भोईर (पीआर००४६१६): जीएलबीडब्ल्युडीएए००३७३, जीएलबीडब्ल्युडीएए००३७, जीएतबीडब्ल्युडीएए००८८४; लिति बिंड (पीआर००४०८४): जीएतबीडब्ल्युडीएए००४०९, जीएतबीडब्ल्युडीएए००४२९ लावण्या कोणका (पीआर००४१२१): जीएतबीडब्ल्युडीएए००५१९; मोहम्मद इतियास शेख (पीआर००५५५७ जीएलबीडब्ल्युडीएए००८६०; मिलेश ठाकर (पीअप्त००११५०):जीएलबीडब्ल्युडीएए००६६१, जीएलबीडब्ल्युडीएए००६९०; प्रकुल पाटील (पीआर००४१४५): जीएतबीडब्ल्युडीएए००१०७; रवि बाण्चडे (पीआर००५३२३): जीएलबीडब्ल्युडीएए००७१७; संध्य गोरियाल (पीआर००५६६३): जीएलबीडब्ल्यूडीएए००९१७; सुरव पाटील (पीआर००४२६१): जीएलबीडब्ल्यूडीएए००१६५ जीएलबीडब्ल्युडीएए००१९२; विजय केशरवानी (पीआर००४७३६): जीएलबीडब्ल्युडीएए००४४७, जीएलबीडब्ल्युडीएए००४५३ पाटील (पीआर००४५७२): जीएलबीडब्ल्यडीएए००३४१ अमर वाल्मिकी (पीआर००४५४० जीएलकेव्हायईएए००८६६,जीएलकेव्हायईएए००८९०; अमित सिंग (पीआर००५१९८): जीएलकेव्हायईएए०१३१७; अत्रू गुर (पीआर००४७८७): जीएलकेव्हायईएए०१०५०: बिलाल अहमद अंसारी (पीआर००३७९४): जीएलकेव्हायईएए०१५२३: गोर (पीआर००४३३९): जीएलकेव्हायईएए००७५०,जीएलकेव्हायईएए०१४१३; गौरी कांबळी (पीआर००४२६० जीएलकेव्हायर्डएए००७०७: जितेंद्र साह (पीआर००४८५१): जीएलकेव्हायर्डएए०१२५२: कल्पेश कोणकर (पीआर००२९१० जीएलकेव्हायईएए००८४६; कन्हैया निकांबे (पीआर००३०४४): जीएलकेव्हायईएए००६०६; किरण देशमुख (पीआर००३९६० जीएलकेव्हायईएए००५४०; लोकेश साळवी (पीआर००४९४५); जीएलकेव्हायईएए०११३८; मयुर नाईक (पीआर००३७९० जीएलकेव्हायईएए००७६८; नीलम मिश्रा (पीआर००४४६७): जीएलकेव्हायईएए००८२०; पंकज जैसवाल (पीआर००५१४६) जीएलकेव्हायईएए०१२८५; पिकी सिंग (पीआर००३२६५): जीएलकेव्हायईएए०१३४७; प्रदीप यादव (पीआर००३६२९) एलकेव्हायईएए०१५९६; प्रतिक शेलार (पीआर००५०९६): जीएलकेव्हायईएए०१५२०; प्रियंका गोळे (पीआर००२८२ जीएलकेव्हायईएए०१३५३; राहल उबाळे (पीआर००३८९३): जीएलकेव्हायईएए०१४१०; राकेश पवार (पीआर००४२८७ जीएलकेव्हायईएए००७२२, जीएलकेव्हायईएए००७४२; सचिन निकम (पीआर००३९४६): जीएलकेव्हायईएए००५२६; समीर मं पीआर००४३१४): जीएलकेव्हायईएए००८३८: संतोष अमीन (पीआर००४८४८): जीएलकेव्हायईएए०१०८६: संतोष चंदनशि १९४८, १८४४, जीपलकेलाकपुरूप्तरूप्त होता जमा पंजारूप्तरूप्त । वार्षाक्षाकरूप्तरूप्त । वार्षाकरूप्तरूप्तरूप्त वार १९४४, १९४५, जीपलकेलाकपुरूप्तरूप्तरूप्त । सीला राजपूत्त (पीआर००३४७): जीपलकेलावपूर्णप्तरूप्तरूप्तरूप्तरूप्तरूप्त (पीआर००३९२६): जीएलकेल्हायईएए०११९९; सोमनाथ कुलाल (पीआर००५२३६): जीएलकेल्हायईएए०१३३९; सुरे ्राताना व्यक्तिक । वाद्योगांकस् (पीआर.०२४२३) : वीएलकेलावईएए०१२९६; सुरांग पावणे (पीआर.०२०२४): जीएलकेलावईएए००५७: सुरांग मोहित (पीआर.०२४७८): जीएलकेलावईएए०१४९६; स्वाती बोबर्ड (पीआर.०२९८५): जीएलकेलावईएए००८२४: ब्रात्सि गागुर्दे (गीआरा००३८९०): जीएलकेल्हायर्डएए०१५८०; योगेश शोलार (गीआर००३९२९): जीएलकेल्हायर्डएए०१३२८ जीएलकेल्हायर्डएए०१४०३; अब्दुल गणी शेख (गीआर००५३७०): जीएलएमआरर्डएए०१४८४; अजय शेलार (गीआर००३२८१ जीएलएमआर ईएए०२१४६; अश्विनी सगवेकर (पीआर००५६२२); जीएलएमआरईएए०२६०३; अविनाश भोनार (पीआर००३१८५): जीएलएमआरईएए०२२६९; चेतन दर्जी (पीआर००००४६): जीएलएमआरईएए०२२०७; फिरोज काङ् पीआर०००६७७): जीएलएमआरईएए०२३७८; जयेग पाटील (पीआर००५४३१): जीएलएमआरईएए०२५१६; जयश्री चि (पीआर०००५०२): जीएलएमआरईएए०२१७३, जीएलएमआरईएए०२१७५, जीएलएमआरईएए०२२४४; जिह्न दुर्ग पीआर००३६११): जीएलएमआईएए०१४२०; कमलेश कुमार पाल (पीआर००३१२६): जीएलएमआरईएए०१२४०; लीतत मेरेक (पीआर००२२४३): जीएलएमआरईएए०१४३५; लाता धुरी (पीआर००१२८५): जीएलएमआरईएए०२४०४; लक्ष्मी नारायण जोशी पीआर००२००७): जीएलएमआरईएए०२४७०, जीएलएमआरईएए०२५१४; लिली डिसा (पीआर००२९७४) बीएलएमआरईएए०२४०७, जीएलएमआरईएए०२४९५; मंगेश्र हाँमुखे (पीआर००३०७६): जीएलएमआरईएए०५२१८; मनोज ङ पीआर००१२९२): जीएलएमआरईएए०२२६३; मोहम्मद्र शिक्षवान् (पीआर००४९६०): जीएलएमआरईएए०२११८; परेश चीगु० (पीआर०००४९२): जीएलएमआरईएए०२००१; राजेंद्र दहिबावकर (पीआर००१५६०): जीएलएमआरईएए०२२२७; राजेन्न मिश्र पीआर००३३५२): जीएलएमआरईएए०१५५४; राकेश पुजारी (पीआर००४१५१): जीएलएमआरईएए०२३४०; रमेश तिवारं पीआर००४२२९): जीएलएमआरईएए०१९२०; रेण् मिश्रा (पीआर००३३९): जीएलएमआरईएए०२०५७; रोशन पांडेर पीआर००१७२५): जीएलएमआरईएए०२४४३; संदीप म्हात्रे (पीआर०००७९१): जीएलएमआरईएए०२४१३; शंकरलाल मार्ळ जीएलएमआरईएए०२३६०, जीएलएमआरईएए०२४६७, पिलाएमआरईएए०२५५८: समित कोटारी (पीआर००४०६७): जीएलएमआरईएए०१८५६: तनजा मस्की (पीआर००२१५३ ोएलएमआरईएए०२६२८; वसीम अख्तर (पीआर००२८९४): जीएलएमआरईएए०२३५६; विजय विठ्ठल (पीआर००२१७२ नीएलएमआरईएए०२१८७. अब्राह्म पाटील (पीआर००३५२७): जीएलबीएचडब्ल्यूएए०२०११; अलेक्सिओ झोल (पीआर००२६७५): जीएलबीएचडब्ल्यूएए०१२४३; अनिता कोळी (पीआर००३८४१): जीएलबीएचडब्ल्यूएए०१९८२; अरेशमळ पीआर०००५०५): बीएलबीएचडब्ल्यूएए०१२५९; अशोक दांडेकर (पीआर०००८६७): बीएलबीएचडब्ल्यूएए०१९९८ गिएलबीएचडब्ल्यूएए०१९९९; बेलर्विदा मंडविगर (पीआर०००८९३): बीएलबीएचडब्ल्यूएए०१९३९ (पीआर०००८९३): जीएलबीएचडब्ल्यूएए०२०५०; भिमन्ना बुरूड (पीआर००१६७०): जीएलबीएचडब्ल्यूएए०२०२७; बिलाल शेख (पीआर००१७७१) एलबीएचडब्ल्यूएए०१८४६; बॉर्नी अमोलिक (पीआर००२६५०): जीएलबीएचडब्ल्यूएए०२०२५; चंदन जैसव पीआर००२१४७): जीएलबीएचडब्ल्यूएए०१२२४, जीएलबीएचडब्ल्यूएए०१७३७; दिनेश बलबाळे (पीआर००१८८१) लबीएचडब्ल्यूएए००५३७; दर्शना मांडविघर (पीआर०००८४७): जीएलबीएचडब्ल्यूएए०१८८७; दीपचंद्र सोन पीआर००२१०३): जीएलबीएचडब्ल्यूएए०२०२०; देवॉन पावकर (पीआर००१८६७): जीएलबीएचडब्ल्यूएए०१८८९; दिग्मा भांग पीआर००४४११): जीएलबीएचडब्ल्यूएए०१५३२; दिलावर खान (पीआर००३६०६): जीएलबीएचडब्ल्यूएए०१२३९; ट्रेशन भांग पीआर००३४९०): जीएलबीएचडब्ल्यूएए०१९५५; फैज भक्तकार (पीआर००२४९४): जीएलबीएचडब्ल्यूएए०१८०३ बीएलबीएनडब्ल्यूएए०१८०४; हॅड्कि फारिया (पीआर००१३६०); जीएलबीएनडब्ल्यूएए०२१४५; झरान मुरले (पीआर००१०१६) बीएलबीएनडब्ल्यूएए०१३३१, जीएलबीएनडब्ल्यूएए०१३३२; इनास्क पावलिया (पीआर००१५७०) जीएलबीएचडडन्यूएए०२०१८; इकवाल अंसारी (पीआर००३२६१): जीएलबीएचडब्ल्यूएए०१७७०; जॅक्शन ऋीरिय (पीआर००३०९६): जीएलबीएचडब्ल्यूएए०१९६१, जीएलबीएचडब्ल्यूएए०१९६३; जिशान शेख (पीआर००१३७६) ीएलबीएचडब्ल्यूएए०१९८३; जितेश महात्रे (पीआर००२२४६): जीएलबीएचडब्ल्यूएए०१५८१; जॉसलन पाटी पीआर००२५०७): जीएलबीएचडब्ल्यूएए०१८९२; लसेलॉट श्रोपेल्या (पीआर००२७१५): जीएलबीएचडब्ल्यूएए०१७६६; लिडविन माइतिघर (पीआर००२७२७): जीएलबीएचडब्ल्यूए७१६८६, जीएलबीएचडब्ल्यूए०१८४८; महेंद्र वर्मी (पीआर०००७२८) जीएलबीएचडब्ल्यूएए०२१८१; मनिषा माल्या (पीआर००१०१३): जीएलबीएचडब्ल्यूएए०१८२२; मनिषा पाटीर (पीआर००९९०): जीएलबीएचडब्ल्यूएए०१३८०; मारिया थोपेल्या (पीआर००२७४६): जीएलबीएचडब्ल्यूएए०१७५९ जीएलबीएचडब्ल्यूएए०१७६०; मेबल नून (पीआर००२२५४): जीएलबीएचडब्ल्यूएए०१८६५; मेलरॉय मुनिस (पीआर०००९४७) जीएलबीएचडब्न्यूएए०१८६७; मुकाराम शेख (भीअर००१०७९); जीएलबीएचडब्न्यूएए०२०२४; नाडिया देवेंद्र (पीआर००१४२० जीएलबीएचडब्न्यूएए०१५३१, जीएलबीएचडब्न्यूए०१८८५; निष्कस खान (पीआर००११४८); जीएलबीएचडब्न्यूएए०१९५: नम्रता नाटो (पीआर००२५१२): जीएलबीएचडक्य्यूएए०१८५०; नेवियस भांगा (पीआर००२९१५): जीएलबीएचडब्य्यूए००२२८ ओसडेन पावकर (पीआर००२४४३): जीएलबीएचडब्य्यूए०१८९०; प्रदीप मांडवकर (पीआर००२६१ जीएलबीएचडळ्चपूएए०१९४०; प्रफुल सोनी (पीआर०००६४७): जीएलबीएचडळ्चपूएए०१८५७, जीएलबीएचडळ्चपूरए०१९३३ जीएलबीएचडळ्चपूरए०२१९१; कैस बलबले (पीआर००५४३०): जीएलबीएचडळ्चपूरए०२०९२; रोदगी गोमेस (पीआर००२९९१) जीएलबीएचडड्न्यूएए०१५९०; रॉव रॉड्क्सि (पीआर००५९३४); जीएलबीएचडड्न्यूएए०१९६६; स्राजिद्धा खान (पीआर००५०६६ जीएलबीएचडड्न्यूएए०२१८०; सलिम शेख (पीआर००५५८); जीएलबीएचडड्न्यूएए०११२७, जीएलबीएचडड्न्यूएए०११५६ सममुलकमल खान (पीआर०००८५५): जीएलबीएचडब्ल्यूएए०१८५९; संबय नायक (पीआर०००६५१) जीएलबीएचडब्ल्यूएए०१९०२, जीएलबीएचडब्ल्यूएए०१९०३; शुक्राणा शेख (पीआर००१६३१): जीएलबीएचडब्ल्यूएए०१६९५ जीएलबीएचडछ्न्यूएए०२०५४, जीएलबीएचडछ्न्यूएए०२१२३; तीएब खान (पीआर००२४८५); जीएलबीएचडछ्न्यूए०२०१४ सतेवन फारिया (पीआर००११४६): जीएलबीएचडघ्न्यूएए०२१४४; सुल्ताना शेख (पीआर००३८४८) जीएलबीएचडब्ल्युएए०१५९७, जीएलबीएचडब्ल्युएए०१८८१, जीएलबीएचडब्ल्युएए०२१३४; सुनिल कांबळे (पीआर०००७१२ गिएलबीएचडब्ल्यूएए०१७११; सुनी भागा (पीआर०००७३९): जीएलबीएचडब्ल्यूएए०२१७५; सुशिला राठोड (पीआर००२९५१ ोणलबीणचडब्ल्यणण०१६१२ : स्वप्निल मेहकर (पीआर०००९८४): जीएलबीणचडब्ल्यणण००७८९: ताडन्या पीआर००३५४७): जीएलबीएचडब्ल्यूएए०१८४९; टेरेजा वाडलिया (पीआर००२५३७): जीएलबीएचडब्ल्यूएए०१९८१; तुफान न (पीआर००१६८२): जीएलबीएचडब्स्यूए५०११११, जीएलबीएचडब्स्यूएए०१११२; वाहिट अंसारी (पीआर००४४८४ बीएलबीएचडब्स्यूएए०२१५९, जीएलबीएचडब्स्यूएए०२१६०; बेरॉनिका फारिया (पीआर००१३५९): जीएलबीएचडब्स्यूएए०२१४ वेजय मान भद्र (पीआर००११७०): जीएलबीएचडक्ल्यएए०२१२९, जीएलबीएचडक्ल्यएए०२१३०: विश्वनाथ राठो

कसूरवार कर्जदारांकडे सदर सूचना प्रकाशना नंतरही परंतू २० मे, २०२२ रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोज्य प्रभारांसह संपूर्ण थकबाकी रण्याचा आणि त्यांचे कर्ज खाते समाप्त करण्याच झाल्यास ते थकवाकी परताच्यासाठी म्हणून विचारात चेतले जाणार नाहे. तर सम्पा लितल प्रक्रियेत प्रश्नित प्रश्नित स्व बेईल, तथापि, कस्पुदार कर्व सदर प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंत म्हणजेच ०५ मे, २०२२ रोजी बंद करणवात येईल, त्यां माणानसार प्रकाशन शुल्क सहन करावे लागेल.

रील नमूद सोने दागिण्यांचा लिलाव येथे करण्यात येईल : मनी२मी फायनान्स प्रा. लि., येथे स्थित **मनी२मी फायनान्स** लेमिटेड, ७वा मजला, हरी ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स मागे, एमआयडीसी रोड, महाजनवाडी, मिरा <mark>रोड (पूर्व) – ४०११०७ दिनांक : २१ मे, २०२२ वेळ : स. ११.३० वा.</mark> बोलीदारांना दिनांक २० मे, २०२२ रोजी सोन्या दागिन्यांचे निरिक्षण कण्याकरीता बोलाविष्यात येत आहे. सोन्याचा लिलाव '' जे आहे जसे आहे'' तत्त्वावर केला जाईल. लि कंपनीद्वारे पालून दिलेल्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी व शर्तीवर आयोजित करण्यात येईल. कुसूरदार खात्यांच्या संदर्भातील लिल रावाच्या दिवशी पर्ण न झाल्यास, तारण सोन्याच्या दाणिन्यांचा कोणत्याही पढील सचनेशिवाय पढील दिवशी लिलाव करण्य न करिया के प्रति त्यांच्या स्वच्छानिर्णयाने काणत्याही तिलावाकसीता अर्थे व शतीमध्ये बदस करू शकतील. तिलावामधील सहाग बहेल, कंपनी त्यांच्या स्वच्छानिर्णयाने काणत्याही तिलावाकसीता अर्थे व शतीमध्ये बदस करू शकतील. तिलावामधील सहाग आणि बोलींची स्वीकृती कंपनीच्या एकल स्वेच्छानिर्णयावर असेल. कंपनीने कोणतीही पूर्व सूचना दिल्याशिवाय कोणतेही घात काढून टाकण्याचे हक राखून ठेवले आहेत आणि त्यांच्याकडे पूर्व सूचनेशिवाय लिलावाची तारीख रह/बदल करण्याचे हक आहेत काकून टाक्यबाच कक्ष गत्थान उत्तर आहत आगा पाच्याव्याक पुत्र पूर्वनाशयाचा पाताचाचा ताराव रह, यत्तर करण्याच हक्ष आहत बोलिदामान तिलावाच्या दिवयो सत्याचे देन ह्यायांचित्रासस एउताव्याणीसाठी त्यांचे ओळवण्य, सही आणि पत्याच्या पुराचाच प्रत सादर करण्याची विनंती करण्यात वेत आहे. बोलीदारांना त्यांच्या प्रस्तावासह इअस म्हणून रू. १,००,०००/ – ची पे ऑर्ड होडण्याची विनंती करण्यात येत आहे. लिलावाच्या अटी आणि शर्तीच्या कोणत्याही पढील तपशिलाकरिता तम्हाला मनी२म ायनान्स प्रा. लि. येथे श्रीम. श्रद्धा शर्मा यांना संपर्क करणे आवश्यक आहे.

दिनांक : ०५/०५/२०२२ ठिकाण : ठाणे

कु. गुंजन शम मनी२मी फायनान्स प्रा. लि

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात

येते की, गाव मौजे चौक, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे येथील जमीन मिळकत जिचा जुना सर्व्हे नं. १२२, नवीन सर्व्हे नं. १६, हिस्सा नं. ४१/२, क्षेत्र १८०० चौ.मी. असून सदरह् जमीन मिळकत श्रीमती कांचन गणपत मानेकर यांच्या मालकीची कब्जेवहीवाटीची असून यांच्याकडून माझ्या अशिलांनी विकत घेण्याचे ठरविले आहे. तरी सदरह मिळकतीसंदर्भात कोणाही व्यक्तीचा वा संस्थेचा कुठल्याही प्रकारचा हक्क, अधिकार, वहिवाट, बक्षीस, कब्जा, बोजा किंवा हितसंबंध असल्यास सद्रह् नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व लेखी पुराव्यानिशी खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा आपला काहीही हक्क नाही व तो असल्यास आपण तो सोडला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी.

> ॲड. राजेश ध. पाटील ५४१, मोर्वा गाव, भाईंदर (प.), ठाणे-४०१ १०१

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे कळवण्यात येते की, माझे अशिल सौ. तारा चौधरी गाव अंधेरी, तालु अंधेरी, मुंबई चा सीटीएस क्र.३१३, १३१/१ ते १४ आणि प्रना सर्वे क्र.१२४ धारक मिळकतीवर बांधकामीत एक स्टील्ट पार्किंग सह मोजमापीत अंदाजे १३५० चौ.फु. चटई क्षेत्र इमारत क्र. २ अक्षय गिरीकुंज, पालीराम रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८ मधील स्थित फ्लॅट क्र.४२२, ४था मजला खरेदी करण्यास वाटाघाटी करीत आहेत.

कोणतीही व्यक्ती, पक्ष ज्यांना वरील फ्लॅटमध्ये कोणताही हक, नामाधिकार, दावा जर असल्यास तसे लिखित स्वरुपात वकील श्री ए. के. चौहान, वकील, ज्यांचे कार्यालय १४६, २रा मजला, अशोका शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केट, एल.टी. मार्ग, मुंबई-१ येथे पुष्ठ्यर्थ दस्तावेजांसह या तारखेपासून १५ दिवसांत आक्षेप दाखल करावेत. जर दावे प्राप्त न झाल्यास, माझे अशिल स्पष्ट आणि पननयोग्य नामाधिकार असलेला सदर फ्लॅट खरेदी करतील.

२२ एप्रिल, २०२२ रोजी, मुंबई येथे आपला विश्वासू, ए. के. चौहान वकील उच्च न्यायालय मुंबई

ईपीएल लिमिटेड

(याआधी एस्सेल प्रोपॅक लिमिटेड नावे ज्ञात) नोंद. कार्या.: पी.ओ. वाशिंद, ता. शहापूर, जि. ठाणे,

महाराष्ट्र- ४२१ ६०४. इंडिया दूर.: +९१ ९६७३३३३९७१/९८८२, फॅक्स: +९१-२२-२४९६३१३७ वेबसाईट: www.eplglobal.com ईमेल: investor.grievance@eplglobal.com,

सीआयएन क्र.: L74950MH1982PLC028947

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट) विनियमन, २०१५ च्या प्रयोज्य तरत्दीनुसार सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षसमाप्ती करीता कंपनीच्या भारतीय अलिप्त आणि जगातील कामकाजाचे एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचार आणि मंजूर करण्याकरीता आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरीता अंतिम लाभांश काही असल्यास विचारात घेण्याकरीता १० मे, २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.eplglobal.com वर तसेच बीएसईची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

> ईपीएल लिमिटेड करिता सही/-

ठिकाण: मुंबई दिनांक : ०४ मे, २०२२

सरेश सावालिय मुख्य - कायदा आणि कंपनी सचिव

Fullerton FULLERTON INDIA CREDIT COMPANY LIMITED India कॉर्पोरेट कार्यालय : सुप्रीम बिझनेस पार्क, मजला 6, बी बिंग, पबई, मुंबई - 400076 कॉर्पोरेट कार्यालय : सुप्रीम बिझनेस पार्क, मजला 6, बी विंग, पवई, मुंबई - 400076 मागणी सूचना

दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 ("ॲक्ट") आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 (''रुल्स'') च्या तरतुर्दीन्वये

म्नस्वाक्षरीकारांनी ॲक्ट अंतर्गत **फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (एफआयसीसीएल)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन आणि ॲक्टच्या कलम 13(12) सहवाता रुल 3 सहवाचत अंतेगत प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन 60 दिवसांत संबंधित सचनेत नमद केलेली रक्कम चकती करण्यासार्ठ खालील कर्जदारांना बोलाविण्यासाठी ॲक्टच्या कलम 13(2) अंतर्गत मागणी सूचना जारी केली होती. निम्नस्वाक्षरीकारांना सकारण विश्वास वाटतो की, कर्जदार मागणी सूचनांची बजावणी टाळत आहेत, म्हणून सूचनेची बजावणी रुत्स नुसार ती चिकटवून आणि प्रकाशनाद्वारे करण्यात येत आहे. मागणी सूचनांच्या तपशिलांचा गरांश खाली दिला आहे.

कर्जदार(रां)चे नाव	मागणी सूचनेची तारीख	गहाण स्थावर मिळकत/मिळकर्तींचे वर्णन			
	रक्कम				
1) मर्चेट रिअल इस्टेट प्रा. लि. 2) अफझल अहमद विश्या 3) जावद एम अफझल विश्या 4) सोफिया अफझल विश्या खाते क्र.: 172901310597720	23.02.2022 रू. 27.01.2022 रोजीस 1,58,64,074/-	मिळकत धारक- मिळकत धारक प्लॉट फ्र. 265, मोजमापित 1873 ची. फ्. चटई क्षेत्र, संपूर्ण 3 रा मजला, प्लॉट 265, विरवा हाऊस, बाजारगेट, पेरिन निरमन पॉईंट स्ट्रीट फोर्ट, मुंबई 400001 चे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्व: जहांगीर गांधीबाई मादी आणि इतर ट्रस्टी आणि अंशत: द्वारे फार्वनजी भाभाजी बारिया आणि इतर. पश्चिम: बाजारगेट स्ट्रीट आता पेरिन निरमन स्ट्रीट नावे ज्ञात. उत्तर: बोमनजी होरमुसजी जनरलना पण आत बाळ असमाबू, फकरुटीन हपस्तुरालीया यांची पत्नी, दक्षिण: ब्रिड मार्केट लेन आता मोदी स्ट्रीट क्रॉस लेन			

र्जदारांना यादारे मागणी सचनेचे पालन करण्याचा आणि सदर प्रकाशनाच्या तारखेपासन 60 दिवसांत त्यातील आणि येथील वरील नमुद् केलेल्या मागणी रक्कमेसह एकत्रित प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य व्याज, अतिरिक्त व्याज, बाऊन्स वार्जेस, परिव्यय आणि खर्चाची रक्कम चुकती करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कर्जदारांनी नोंद घ्यावी की, एफआयसीसीएल हे एक तारण धनको आहेत आणि कर्जदारांनी घेतलेली कर्ज सुविधा ही कर्जदारांनी गहाण ठेवलेल्य तारण मत्ता अशा स्थावर मिळकती/मिळकर्ती सापेक्षचे एक सुरक्षित कर्ज आहे. निर्धारित मुदतीत संपूर्ण दायित्व निभावण्यांत कर्जदारांनी कसर केल्यास एफआयसीसीएल हे ॲक्ट च्या कलम 13(4) अन्वये सर्व अधिकार वापरू गतन तो हस्तातरित करण्यापुरते मयोदित न राहता त्या सहीत तारण मत्ताच्या कब्जा घण्यास कि ॲक्ट व त्या अंतर्गच्या नियमांन्वये उपलब्ध अन्य कोणत्याही उपाय योजना वापरून प्रदानाची रोकड करण्यास हक्कदार असतील, विक्री किंवा हस्तांतरणाचा अधिकार अंमलात आणण्यापूर्वी तारण मत्ता **जप्त आणि / किंवा सील** करण्याकरता देखील एफआयसीसीएल कडे अधिकार आहेत. तारण मत्ता विकल्यानंतर, जर एफआयसीसीएल ला येणे भसलेली थकबाकी भागविण्याकरता गहाण मिळकतीचे मूल्य अपूर्ण ठरले तर उर्वरित थकबाकी वसूल करण्याकरित वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचा अधिकार देखील एफआयसीसीएल ला आहेत. ही उपाय योजना अन्य कोणत्याही कायद्यांतर्गत एफआयसीसीएल ला उपलब्ध असलेल्या अन्य सर्व उपायांव्यतिरिक्त व स्वतंत्र आहे. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम 13(8) कडे कर्जदारांचे लक्ष्

वेधण्यांत येत आहे आणि पुढे ॲक्ट च्या कलम 13(13) कडे वेधण्यांत येत आहे. ज्याद्वारे कर्जदारांन एफआयसीसीएलच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय तारण मत्ता निकाली काढण्यास किंवा त्यांचा व्यवहार करण्या किंवा तारण मत्तांची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजा व्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यास मज्जाव/प्रतिबंध केला आहे आणि वरील बाबींचे उल्लंघन करणे हा सदर ॲक्टच्या कलम 29 अन्वये दंडनीय अपराध आहे. मागणी सचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे. आणि इच्छा असल्यास कर्जदार ती मनस्वाक्षरीकारांकडून कोणत्याही कामाच्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेमध्ये प्राप्त करू शकतात.

फल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड दिनांक: 05.05.2022, ठिकाण: मुंबई

बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda FRESHATE BO AVEL

झोनल स्टेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळमजला, डॉ. मुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. **दरध्वनी :** ०२२ ४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स : ०२२-४३६८३८०२, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in

परिशिष्ट IV-ए आणि ॥-ए [नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदीं]

स्थावर आणि जंगम मिळकतींच्या विक्री करीता विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲंन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकाँकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधील तारण धनकोंच्या थकबाकीच्या वस्तिसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि विनाअवलढ तत्वाने विकण्यात येणार आहे. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रक्कम खाली नमूद केली आहे.

अ./ संच क्र.	कर्जदार/ हमीदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीच्या वर्णनासह काही असल्यास ज्ञात बोजा	एक्ण थकवाकी	ई- लिलावाची तारीख आणि वेळ	१) राखीव किंमत आणि २) मिळकतीची इअर रक्कम ३) बोली वाढविण्याची रक्कम	कब्जाची स्थिती (अन्वयिक/ प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ आणि संपर्क तपशील
9.	मे. मॉडां कुलीनारी प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार), पत्ताः प्लॉट ११/१२ बुनिट क्र. ४, बिसेल, सीण्ड समोर, एमआयडीसी, मरोल इंडस्ट्रियल क्षेत्र, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ श्री. रणधीर सिंग, पत्ताः प्रिया प्लॉट क्र. ३१ एनएस रोड क्र. १० जुह स्कीम, मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ श्रीम. कुनिका सिंग, पत्ताः प्रिया प्लॉट क्र. ३१ एनएस रोड क्र. १० जुह स्कीम, मुंबई, महाराष्ट्र-४०००४९ मे. क्वालिटी एप्रारेल एक्सपोटर्स प्रा. लि., पत्ताः प्लॉट ११/१२ बुनिट ४, बिसेल, सीण्ड समोर, एमआयडीसी, मरोल इंडस्ट्रियल क्षेत्र, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००१३ चंद्रदेव नरेन सितल सिंग, पत्ताः प्लॉट क्र. ३१, उत्तर दक्षिण रोड क्र. १०, जेव्हीपीडी स्कीम, आयएनजी बँकच्या पुढे, विलेपालें (परिचम) मुंबई-४०००४९ परिमल चंद्रदेव सिंग, पत्ताः प्लॉट क्र. ३१, उत्तर दिक्षण रोड क्र. १०, जेव्हीपीडी स्कीम, आयएनजी बँकच्या पुढे, विलेपालें (परिचम) मुंबई-४०००४९ श्रीम. अनिता देव, पत्ताः ६/१९, शांती निकेतन दिक्षण पश्चिम दिद्वी, नवी दिक्वी-११००२१	मे. कालिटी ॲपरल्स एक्सपोर्ट्स प्रा.लि. च्या नावामधील प्लॉट क्र. १, एफ-११ आणि एफ-१२, दी क्लीधिंग एक्सपोर्ट्स प्रोसिंग ड्रोन्स्ट्रियल को-अंप. इस्टेंट लि., मरोळ इंडस्ट्रियल एिया, एमआयडीसी सेंट्ल रोड, व्यायवली गाव, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथे स्थित जिमन आणि बिल्झिंगेचे समतुल्य गहाण. प्लॉट क्षेत्र ११७७६,५७ चौ.फूट. विल्झा क्षेत्र: अंधरी एट्ट, तळमजला ४४७९,१८ चौ.फूट, तळमजला ४४७९,१८ चौ.फूट, १ला मजला ४४७९,१८ चौ.फूट, २रा मजला ४४७९,१८ चौ.फूट, वर्सेन्स क्षेत्र: इसेन्स अंधरी ट्रेडस क्षेत्र: इसेन्स क्षेत्र: इसेन्स क्षेत्र: इसेन्स मजला ४४७९,१८ चौ.फूट, वर्सेन्स ज्ञात बोजा: शूप्य.	एक्ण थकवाकी रु. ४,६९,४८,०००/ – अधिक ०३,०६,२०१९ पासून व्याज आणि खर्च. वजा तारखेपयँत वसुली	२५.०५.२०२२ दु.१४०० ते सायं.१८००	१) रु. ११५०.०० लाख २) रु. ११५.०० लाख २) रु. १.०० लाख	सांकेतिक कब्जा	१८.०५.२०२२ स. ११.०० ते दु. १.०० श्री. भुषण एस. ९८३३००८७८७
٧.	मे. जी चिमनलाल ॲण्ड कंपनी २०३, रुद्राक्ष, २ रा मजला, विंग बी, निरमन रोड, विले पाल पूर्व, मुंबई ४००० ०५७ श्री. गिरिश सी सांगनी (कर्जदार) २०३, रुद्राक्ष, २ रा मजला, विंग बी, निरमन रोड, विले पाल पूर्व, मुंबई ४००० ०५७ सौ. हैतेशी जी सांगनी (हमीदार) २०३, रुद्राक्ष, २ रा मजला, विंग बी, निरमन रोड, विले पाल पूर्व, मुंबई ४००० ५७	रहिवासीत फ्लॅट येथे २०३, स्ट्राक्ष, २ रा मजला, विंग बी, नरिमन रोड, विलेपालें पूर्व, मुंबई ४०० ०५७ चा समतुल्य गहाण, मोजमापित १५३४ चौ.फू. विक्रीयोग्य क्षेत्र बॅकेला ज्ञात भार: शून्य	एकूण थकवाकी – ह. १३,५८,८७,०४२.६१/ – अधिक ३०.०६.२०२१ रोजीपासूनचे ट्याज आणि परिट्यय बजा तारखेपर्यंत वस्तृली	२५.०५.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	१) रु. ३४९.०० लाख २) रू. ३४.९० लाख ३) रू. १.०० लाख	सांकेतिक कब्जा	१८.०५.२०२२ स. ११.०० ते दु. १.०० श्री. भुषण एस. ९८३३००८७८७

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्याचा . संभाव्य बोलीदार फोन क्र. ०२२–४३६८३८०९ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात. प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०४.०५.२०२२ ठिकाण : मंबर्ड बँक ऑफ बडोदा